

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

मु.पो. रेवदंडा, बाजारपेठ, ता. अलिबाग, जि. रायगड. पिन ४०२ २०२

९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस (फक्त सभासदांकरिता)

(नोंदणी क्रमांक ६२५७ दि. १८/१०/१९२८)

रिझर्व बँक परवाना क्र. यु.बी.डी.एम.एच. ६३८ पी. दि. ११/११/१९८६

प्रधान कार्यालय - (०२१४१) २४१५५० (फोन)

रेवदंडा शाखा : (०२१४१) २४००३९, अलिबाग शाखा : (०२१४१) २२१३३६ (फोन)

रोहा शाखा : (०२१९४) २३५९३५, पोयनाड शाखा : (०२१४१) २५२३६० (फोन)

सूचना

बँकेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, बँकेची ९३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ठिक ३.०० वाजता बँकेच्या सभागृहात खालील विषयांचा विचार करण्यासाठी आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेच्या कामकाजात भाग घ्यावा, ही विनंती.

सभेपुढील विषय

- दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी ऑनलाईन माध्यमाद्वारे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- सन २०२१-२०२२ सालचा संचालक मंडळाचा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक यांस मान्यता देणे.
- वैधानिक हिशेब तपासनिर्वाचा सन २०२१-२०२२ सालच्या अहवालाची नोंद घेणे
- सन २०२०-२०२१ च्या वैधानिक लेखापरिक्षणाच्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे.
- संचालक मंडळाने सुचविलेल्या सन २०२२-२०२३ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे.
- वार्षिक सर्वसाधारण सभेस गैरहजर असलेल्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे.
- रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाप्रमाणे वैधानिक लेखापरिक्षण सन २०२२-२३ करिता नामनिर्देशन प्रस्ताव रिझर्व्ह बँक मान्यतेकरिता सादर केलेला आहे. त्याची नोंद घेणे.
- संचालक मंडळ सभेपुढे ठेविल अशा कामांचा विचार करणे
- अध्यक्षांचे परवानगीने आयत्यावेळी सभेपुढे आलेल्या विषयांचा विचार करणे.

दिनांक : ०५/१०/२०२२

ठिकाण : रेवदंडा

संचालक मंडळाचे अनुज्ञेने

श्री. मोहमदअली अ.स. हाजते

मुख्य कार्यकारी अधिकारी

विशेष सूचना :

* मागील वर्षाप्रमाणे मर्यादित अहवाल छपाई करण्यात आली आहे. तरी ज्या सभासदांना अहवाल पाहिजे अशील त्यांनी बँकेचे कार्यालयीन वेळेत येऊन घ्यावेत. तसेच सदरचा अहवाल www.revdandaurbanbank.com या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. * गणसंख्येच्या अभावी सभा तहकुब झाल्यास ती सभा त्याच दिवशी ३० मिनीटांनंतर दुपारी ३.३० वाजता सुरु होईल. त्यास गणपुर्तीची आवश्यकता लागणार नाही. * कोणा सभासदास विषय पत्रिकेसंबंधी काही सूचना/ठराव सभेपुढे आणावयाचे असल्यास त्यांनी ते बँकेत दिनांक १७/१०/२०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या सूचना/ठरावांचा विचार केला जाणार नाही. * केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतही बँक सहभागी आहे. १८ ते ७० वय असलेल्या बँक खातेदारांना रु. २०/- चे वार्षिक प्रिमियम भरून रु. २ लाखापर्यंत अपघाती विमा योजनेचा लाभ घेता येईल तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतही बँक सहभागी आहे. १८ ते ५० वय असलेल्या बँक खातेदारांना रु. ४३६/- चे वार्षिक प्रिमियम भरून रु. २ लाखापर्यंत जीवन विमा योजनेचा लाभ घेता येईल. * बँकेतील व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. बँकेने आपल्या चारही शाखांचे माध्यमातून पॅनकार्ड काढणेची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचा आवश्यक लाभ घ्यावा. * बँकेच्या सर्व शाखा कोअर बँकींग सोल्युशन (CBS) द्वारे जोडणेत आल्या आहेत. * बँकेच्या रेवदंडा तसेच अलिबाग शाखेत A. T.M. केंद्रे चालू झाली असून आपल्या A. T.M. कार्ड नोंदणीसाठी खातेदारांनी नजिकच्या शाखेत संपर्क साधावा. * खातेदारांना खात्यातील व्यवहाराची माहिती एस.एम.एस (SMS) द्वारे आपल्या मोबाईलवर मिळण्याच्या सुविधेचा लाभ घेता येईल. * बँकेच्या पोटनियमानुसार क्रियाशील सभासदांसाठीची किमान भागधारणा रक्कम रुपये १,०००/- आहे. तरी संबंधीत सभासदांनी शिल्लक रकमेचा भरणा करून आपली भागधारणा रक्कम रुपये १,०००/- वा त्याचे पटीत करून घ्यावी. * लाभांश रक्कम बचत खात्यात जमा होण्यासाठी बचत खाते नसलेल्या सभासदांनी कृपया खाती उघडून घ्यावीत. तीन वर्षांनंतर सदरची रक्कम रिझर्व फंडात जमा होते याची नोंद घ्यावी. * ज्या सभासद व ठेवीदारांनी के.वाय.सी (KYC) ची पूर्तता केलेली नाही, त्यांनी सदर पूर्तता करून सहकार्य करावे. * सभेला येताना सदरची नोटीस बरोबर घेवून येणे.

९३ वा वार्षिक अहवाल सन २०२१-२२



दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

मु.पो. रेवदंडा, बाजारपेठ, ता. अलिबाग, जि. रायगड. पिन ४०२ २०२

९३ वा संचालक मंडळाचा वार्षिक अहवाल

सन २०२१-२०२२

सन्माननीय सभासद बंधु-भगिनींनो,

आपल्या बँकेच्या ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या वतीने सर्व सभासदांचे मनःपूर्वक स्वागत करित आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व इतर माहिती आपणापुढे ठेवण्यास संचालक मंडळास विशेष आनंद होत आहे. सदर अहवाल आपण स्विकृत करावा, अशी संचालक मंडळाच्या वतीने आपणांस विनंती आहे.

खुली अर्थव्यवस्था तसेच जागतिकीकरणामुळे बँकींग क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित राहण्याच्या उद्देशाने रिझर्व बँकेने बँकांवर निर्बंध वाढविले आहेत.

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था व बँकींग क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या अनेक घटना घडल्या.

आपणा सर्वांना अवगत आहेच की, मागील काही वर्षांपासून अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे. कोव्हीड-१९ या जागतिक महामारीमुळे मार्च २०२० पासून संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन (टाळेबंदी) लावण्यात आली व यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा अनिष्ट परिणाम झाला व मंदीचे सावट अधिक गडद झाले. यामुळे बँकींग व्यवस्था प्रभावित होवून कर्जवसुली व व्यवसाय वाढ ही थांबली गेली होती व ती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही.

आधुनिक तंत्रज्ञान व ग्राहकसेवा :-

बँकेची ग्राहक सेवा ही नेहमीच आपुलकीची व उत्तम राहिली आहे व त्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून बँकेच्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देणेसाठी बँक प्रयत्नशिल आहे.

१) आर.टी.जी.एस् / एन.इ.एफ्.टी. सुविधा :-

दिनांक २ मार्च २०१५ पासून बँकेच्या सर्व शाखांमधून RTGS / NEFT सुविधा ग्राहकांस थेट उपलब्ध झाली आहे. यामुळे खात्यामधून रक्कम पाठविणे व खात्यात थेट रक्कम जमा करणेची सोय उपलब्ध झाली आहे. तरी बँकेचे व्यवसायिक खातेदारांनी याचा लाभ घेवून आपले आर्थिक व्यवहार बँकेच्या माध्यमातून करावेत.

२) कोअर बँकींग सोल्युशन (CBS) :-

बँकेत कोअर बँकींग सोल्युशन CBS प्रणाली ऑगस्ट २०१५ पासून चालू झाली असून बँकेच्या कोणत्याही शाखेच्या खातेदारास दुसऱ्या शाखेतून व्यवहार करणेची सुविधा उपलब्ध झाली आहे.

३) ATM व POS सुविधा :-

बँकेची रेवदंडा व अलिबाग येथे दोन ATM सेवा केंद्रे असून लवकरच रोहा शाखा येथे ATM सेवा सुरु करण्याचा मानस आहे. तसेच ATM कार्ड धारकांना POS सुविधा उपलब्ध आहे. बँकेच्या ग्राहकांना विनंती करण्यात येते की, ATM कार्ड नोंदणीसाठी बँकेच्या नजिकच्या शाखेशी संपर्क साधावा.

तसेच POS सुविधाद्वारे बँकेच्या ATM कार्ड धारकांना पेट्रोलपंप, मॉल, डिपार्टमेंटल स्टोअर्स वगैरे वाणिज्य ठिकाणी रोकडविरहीत व्यवहार करता येतील.

४) एस.एम.एस. सुविधा :-

खातेदारांना त्यांचे खात्यावरील व्यवहाराची माहिती त्यांचे मोबाईलवर एस.एम.एस (SMS) द्वारे मिळणेची सुविधा बँकेने चालू केली आहे. त्याप्रमाणे कर्ज हसेबाबत सूचना, वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरेही सुविधा उपलब्ध असून ज्या खातेदारांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची खात्याला नोंदणी केली नसेल ती त्यांनी त्वरीत करून घेणेस विनंती आहे.

५) क्युआर कोड :-

ग्राहकांच्या सोईसाठी क्युआर कोड ही डिजिटल सेवा बँक सुरु करत असून त्याचा लाभ ग्राहकांनी व व्यापारी वर्गाने घ्यावा.

६) पर्सनलाईज्ड चेकबुक :-

बँकेच्या सर्व शाखांत MICR कोडद्वारे सी.बी.एस. प्रणालीने जोडलेल्या भारतातील सर्व बँकांसाठी सी.टी.एस. (चेक ट्रॅन्सेशन सिस्टीम) प्रणालीद्वारे चेक देणे व चेक जमा करणेची सुविधा उपलब्ध आहे.

७) उगमस्थानाची कर कपात (TDS) :-

आयकर कायद्याने Section 194 A नुसार नागरी सहकारी बँकांच्या सभासदांना त्यांचे मुदतठेवीवरील वार्षिक रु. ४०,०००/- पेक्षा अधिक होणाऱ्या व्याजावर असलेली उगम स्थानाची कर कपात (TDS) न करणेची सवलत काढून घेण्यात आली आहे. ज्या ठेवीदारांचे वार्षिक उत्पन्न हे त्या वर्षाचे व्यक्तीगत करपात्र उत्पन्न मर्यादा (सध्या असलेली सामान्यांची २,५०,०००/-, ज्येष्ठ व्यक्तींसाठी रु. ३,००,०००/- व अति ज्येष्ठ व्यक्तींसाठी रु. ५,००,०००/-) चे आत आहे त्यांनी 15 G वा 15 H फॉर्म हा पॅनकार्डसह सादर केल्यास त्यांचे मुदत ठेवीच्या व्याजामधून कर कपात होणार नाही.

सदरचा फॉर्म जमा न केल्यास मुदत ठेव व आवर्त ठेवीवरील व्याज रु. ४०,०००/- (ज्येष्ठ नागरिकांसाठी रु. ५०,०००/-) पेक्षा अधिक मिळत असल्यास एकूण त्याच रकमेवर १०% प्रमाणे कर कपात केली जाईल. पॅनकार्ड नसल्यास २०% प्रमाणे कर कपात करणेत येईल.

८) संकेतस्थळ :-

बँकेने आपले सभासद / ग्राहकांचे सोईसाठी www.revdaurbandurbanbank.com वेबसाईट (संकेत स्थळ) सुरु केली असून त्याद्वारे बँकेसंबंधी सर्व योजना व सुविधांची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. ग्राहकांनी बँकेच्या वेबसाईटला भेट देवून बँकेच्या सर्व योजनांविषयी अधिक माहिती जाणून घ्यावी.

९) प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना :-

केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतही बँक सहभागी आहे. १८ ते ७० वय असलेले बँक खातेदार या योजनेस पात्र असून वार्षिक रु. २०/- प्रिमियम भरून रुपये २ लाखापर्यंत अपघाती विमा योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचा वार्षिक कालावधी हा प्रतिवर्षी १ जून ते ३१ मे असा आहे. तरी खातेदारांनी संबंधीत शाखेत जावून योजनेत सहभागी होणेसाठी आवश्यक तो फॉर्म भरून घ्यावा.

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

बँक प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतही सहभागी आहे. रु. ४३६/- चा वार्षिक प्रिमियम भरून खातेदारांना रु. २ लाखाचे जीवन विमा योजनेचा लाभ घेता येईल.

१०) विज बील भरणा केंद्र व मुद्रांक विक्री सुविधा :-

बँकेच्या सर्व शाखेत विज बील भरणा केंद्र सुरु आहेत. तरी सभासदांनी आपल्या विज बीलाचा भरणा जवळच्या शाखेतून करावा. बँकेच्या अलिबाग शाखेत रुपये ५,०००/- पर्यंत फ्रँकींग मशीनच्या सहाय्याने मुद्रांक विक्रीची सुविधा सुरु असून व्यवहार नोंदणीसाठी इ-चलन भरणा (ग्रास) सुविधाही सर्व शाखातून उपलब्ध आहे.

११) किमान भागधारणा :-

महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम २०१३ चे तरतूदीनुसार विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग नवी मुंबई यांनी बँकेचे पोटनियम मंजूर केले आहेत. आदर्श पोटनियमानुसार एका भागाचे दर्शनी मुल्य रु. १०००/- झाले आहे. त्यामुळे ज्या सभासदांची भागधारणा रक्कम रु. १०००/- पेक्षा कमी आहे त्यांनी शिल्लक भागधारणा रक्कम भरून आपली भागधारणा रक्कम रु. १०००/- वा त्याचे पटीत करणे आवश्यक आहे.

संबंधीत सभासदांना किमान भागभांडवल पूर्ततेसाठी पत्राने कळविले असून सभासदांना विनंती आहे की, त्यांनी लवकरात लवकर पात्रता निकष पूर्ण करावेत.

बँकेच्या सर्व सभासदांना रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या आपला ग्राहक ओळखा (KYC) धोरणाची पूर्तता करणे आवश्यक झाले आहे. सर्व सभासदांनी याची नोंद घेवून आपला नवीन फोटो, निवासी पुरावा व फोटो ओळख पुरावा सादर करून KYC ची पूर्तता करावी.

बँकेच्या व्यावसायिक वृध्दीसाठी ठेव संकलन होणे आवश्यक आहे. सर्व सभासदांना माझी विनंती आहे की, त्यांनी आपल्या तसेच नातेवाईकांच्या ठेवी बँकेत ठेवून सहकार्य करावे.

ग्राहकांस जास्तीत जास्त सेवा सुविधा पुरविणे व चांगले कर्जदार मिळवण्यासाठी सर्वच संस्थांमध्ये स्पर्धा सुरु आहे. संपूर्ण बँकींग क्षेत्रात होणारी उलथापालथ पाहता अहवाल वर्षात बँकेने विविधांगी प्रगतीचा वेग कायम राखण्यात मिळविलेले यश पुढील तक्त्यावरून लक्षात येईल

(अ.नं. २ ते १३ आकडे लाखात)

अ.नं.	तपशिल	३१।०३।२०२१	३१।०३।२०२२	वाढ/घट
१	सभासद संख्या	१५०८१	१५२१०	१२९ वाढ
२	भाग भांडवल	४७२.६१	४९३.२९	२०.६८ वाढ
३	राखीव निधी	२०६.७२	२११.९२	५.२० वाढ
४	इतर निधी	३२७.९०	४७२.६५	१४४.७५ वाढ
५	ठेवी	१०३१६.८७	१०७५८.९७	४४२.१० वाढ
६	गुंतवणूक	४४७३.७१	४८०९.४९	३३५.७८ वाढ
७	कर्ज वाटप	६०३७.८२	६२५४.९२	२१७.१० वाढ
८	एकूण उत्पन्न	१००६.३०	११४८.६१	१४२.३१ वाढ
९	कर्मचारी खर्च	१५५.१७	१४४.११	११.०६ घट

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

१०	खेळते भांडवल	११५५५.५६	१२१६१.०४	६०५.४८ वाढ
११	नफा/तोटा	-४९.८६	-११२.७७	-६२.९१ वाढ
१२	अग्रकम क्षेत्र पुरवठा	४५४२.०४	४७९७.७९	२५५.७५ वाढ
१३	पैकी दुर्बल घटकांस दिलेले कर्ज	१३५३.११	१४७१.९६	११८.८५ वाढ
१४	थकबाकीचे प्रमाण	५.६६%	५.८९%	०.२३% वाढ
१५	निव्वळ एन.पी.अ.	७.५४%	१२.४५%	४.९१%

१२) खेळते भांडवल :

३१ मार्च २०२१ रोजी बँकेचे खेळते भांडवल हे ११५५५.५६ लाख होते. चालू वर्षात त्यामध्ये ६०५.४८ लाखाने वाढ होवून मार्च २०२२ अखेर बँकेचे खेळते भागभांडवल १२१६१.०४ लाख झाले आहे.

सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीतही बँकेच्या व्यवसायात ५.२४ ने वाढ झाली आहे.

१३) सभासद व भाग भांडवल :-

संस्थेच्या प्रगतीच्या प्रक्रियेत तसेच संस्थेच्या स्थैर्याच्या दृष्टीने भागभांडवलातील वाढ ही महत्वपूर्ण बाब आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षात ३२५ नविन सभासद झाले. १९६ सभासदांनी राजीनामे दिले. वर्षाअखेर सभासदांची संख्या १५२१० झाली आहे. नवीन सभासद व वाढीव भाग यामुळे भागभांडवलात अहवाल सालात रु. २०.६८ लाखाची वाढ झाली असून वर्षाअखेर एकूण भागभांडवल रु. ४९३.२९ लाख इतके आहे. भागभांडवल वाढीचे प्रमाण ४.३८% आहे.

सभासद नसलेल्या ग्राहकांची नैमित्तिक गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना नाममात्र सभासदत्व दिले जाते. असे सभासदत्व देवून ग्राहकांची तात्पुरती गरज पूर्ण करणे हाच यामागील उद्देश. अहवाल सालात नाममात्र सभासदांची संख्या १८३८ इतकी आहे व ती विहीत मर्यादेत आहे.

१४) राखीव व इतर निधी :

बँकेचे भागभांडवल व निधी म्हणजे सुरक्षितता व सक्षमतेचे मापदंड, रिझर्व बँकेच्या धोरणानुसार नागरी सहकारी बँकांना भांडवल पर्याप्तता निकष " Capital Adequacy Norms" लागू झालेले आहेत. सन २०२१-२०२२ करिता व्यापारी बँकांना लागू असलेले ९ टक्के प्रमाणे राखणे आवश्यक असताना बँकेने हे प्रमाण १२.५५ टक्के एवढे राखले आहे. अहवाल वर्षात बँकेचे राखीव व इतर निधीमध्ये १४९.९५ लाखाने वाढ होवून ३१ मार्च २०२२ अखेर राखीव व इतर निधी ६८४.५७ लाख झाला आहे.

१५) ठेवी :

आर्थिक वर्षात ठेवीत ४.२९ टक्केनी वाढ झाली आहे. ३१/०३/२०२१ अखेर बँकेच्या ठेवी रु. १०३१६.८७ लाख होत्या. अहवाल सालात त्यात रु. ४४२.१० लाखाने वाढ होवून ३१ मार्च २०२२ अखेर ठेवी १०७५८.९७ लाख झाल्या आहेत. मार्च २०२२ अखेर CASA ठेवींचे प्रमाण १८.०७ टक्के इतके आहे.

सदर ठेवीमधील वाढ ही ग्राहकांच्या बँकेवर असलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. हा विश्वास वृद्धिंगत होवून बँक विकासाकडे वाटचाल करेल याबद्दल खात्री आहे. दि. ०१/०४/२०२० पासून ठेव विमा संरक्षणाची मर्यादा ही रु. ५

लाखापर्यंत वाढविण्यात आली असून त्यामुळे रु. ५/- लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण प्राप्त झाले आहे.

१६) स्वल्पबचत ठेव :

बँकेच्या सर्व शाखांतून स्वल्पबचत ठेव रक्कम गोळा करण्यासाठी खाजगी ठेकेदार नेमून स्वल्पबचत ठेव योजना चालू आहे. ठेवीदारांकडून सदर ठेव योजनेस अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.

१७) ठेवविमा :

आपल्या बँकेच्या प्रत्येक ग्राहकाच्या रु. ५ लाखापर्यंतच्या ठेवींचा विमा 'डिपॉझीट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन' कडे उतरविलेला आहे. त्याबाबतचा रजि. नं. डी. आय.सी.जी.सी. ४३४८५ आहे व त्याचा हसा बँकेने आगावू भरलेला आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

विमा संरक्षण आकारणीपात्र ठेवी (Deposit Assesable)	विमा हप्त्याची रक्कम	रक्कम भरणा केल्याची दिनांक	कालावधी
रु. १०४३६.३३ लाख	रु. ७,३८,८९२.००	२०१०५१२०२१	३०१०९१२०२१
रु. १०८५६.४८ लाख	रु. ७,६८,६३९.००	२९११०१२०२१	३११०३१२०२२

दि. ०११०४१२०२० पासून ठेव विमा संरक्षणाची मर्यादा ही रु. ५ लाखापर्यंत वाढविण्यात आली असून त्यामुळे रु. ५ लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण प्राप्त झाले आहे.

कर्ज :

बँकींग क्षेत्रावर मंदीचे सावट असून देखील कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविणेत बँक यशस्वी झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार बँकेस कर्ज वाटप करणे आवश्यक असून सदर कर्ज थकीत अथवा अनुत्पादीत होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते.

कर्जवाटपाचे सुयोग्य नियोजन, निर्णय प्रक्रियेची गुणवत्ता व स्पर्धात्मक व्याज दर यांच्या आधारे उद्योजक, व्यापारी, स्वयंरोजगार करणारे छोटे व्यावसायिक, नोकरदार, वाहन खरेदी तसेच घर खरेदीसाठी, दुरुस्तीसाठी गुणात्मक कर्जवाटप करण्यात आले आहे.

३१ मार्च २०२१ अखेर रु. ६०३७.८२ लाखाची कर्जे होती. अहवाल सालात कर्जात रु. २१७.१० लाखाचे वाढ होवून ३१ मार्च २०२२ अखेर रु. ६२५४.९२ लाख कर्जे झाली आहेत. म्हणजेच कर्ज वाटपामध्ये ३.६० टक्के वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार बँकेने अग्रक्रम क्षेत्रात ७६.७३ टक्के वाटप केले आहे. तर दुर्बल घटकांसाठी २३.५४ टक्के वाटप केले आहे. कर्जाचे ठेवींशी प्रमाण (सीडी रेशो) ५८.१४ टक्के आहे.

गुंतवणूक :

ग्राहकांकडून ठेवी गोळा केल्यावर बँकींग कायदानुसार तरती जिंदगी (लिक्विड असेट्स) मध्ये ठरविलेल्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक असते. आपल्या बँकेने सदर नियमांचे काटेकोर पालन करून गुंतवणूक केली आहे. शिवाय रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक आदेशानुसार आवश्यक असलेले १८.००% एस.एल.आर. गुंतवणूक ही सरकारी रोखेत करणे हे अनिवार्य आहे व त्यानुसार बँकेने आपली गुंतवणूक केलेली आहे.

३११०३१२०२१ अखेर असलेली गुंतवणूक रु. ४४७३.७१ लाख इतकी असून ३११०३१२०२२ अखेर बँकेची

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

गुंतवणूक रु. ४८०९.४९ लाख एवढी आहे. म्हणजेच गुंतवणूकीमध्ये ३३५.७८ ने वाढ झाली आहे.

थकबाकी, अनुत्पादित कर्जे व लवाद दावे :

बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली नियमित होणे आवश्यक आहे. थकबाकी वसुलीसाठी बँकेकडून कर्जदारांना व त्यांचे जामिनदारांना अनेक वेळा स्मरणपत्रे नोटीसा पाठविल्या जातात. नोटीसा पाठवून कर्ज वसुली न झाल्यास कायदेशीर कारवाई करणे व त्या अनुषंगाने पगारावर टाच, जप्ती, लिलाव यासारखे कटू प्रसंग येतात. कर्जदारांनी आपली कर्जे नियमित भरावी. तसेच जामिन राहिल्यास कर्जदारांस कर्ज हमे वेळेवर भरणेस प्रवृत्त करावे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार बँकेने दिलेल्या कर्जाची १) उत्तम जिंदगी, २) सर्वसाधारण जिंदगी, ३) संशयीत जिंदगी, ४) बुडीत जिंदगी अशी वर्गवारी करण्यात आली आहे.

पडीक जिंदगीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुधारीत मार्गदर्शक आदेशानुसार कर्जखाते पडीक जिंदगी म्हणून वर्गीकृत झाल्यानंतर थकित रक्कमेची संपूर्ण वसुली झाल्यानंतरच सदर कर्जखाते उत्तम जिंदगी म्हणून गणले जाते.

कोव्हीड - १९ या जागतिक महामारीमुळे जाहीर झालेला लॉकडाऊन (टाळेबंदी) व अगोदरपासूनच असलेल्या आर्थिक मंदीचा विपरीत परिणाम कर्ज वसुलीवर झाला आहे. त्यामुळे बँकेचे अनुत्पादित कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मागील वर्षी एकूण अनुत्पादीत कर्जे ६६७.३७ लाख होती व त्याचे येणे कर्जाशी ढोबळ प्रमाण ११.०५% व निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण ७.५४ टक्के होते. चालू वर्षात अनुत्पादीत कर्जात वाढ होवून ती १०९८.५१ लाख झाली आहेत. तसेच त्याचे येणे कर्जाशी ढोबळ प्रमाण १७.५६ टक्के व निव्वळ प्रमाण १२.४५ टक्के आहे.

मागील वर्षी थकबाकीचे येणे कर्जाशी प्रमाण ५.६६ टक्के होते. चालू वर्षी हे प्रमाण ५.८९ टक्के आहे.

तरी सर्व सभासदांना कळकळीची विनंती आहे की, आपले कर्जखाते पडीक जिंदगीत वर्गीकृत होणार नाही याची दक्षता घ्यावी व आपल्या बँकेस सहकार्य करावे.

३१ मार्च २०२२ अखेर लवाद दाव्यासंबंधी तपशिल

रक्कम रु. लाखात

अ.क्र.	दाव्याचा तपशिल	संख्या	रक्कम
१	०१।०४।२०२१ रोजी वसुली अधिकाऱ्याकडे असलेले दावे	५६	१३७.१६
	०१।०४।२०२१ रोजी न्यायालयात असलेले दावे	५	१०२.७८
	एकूण	६१	२३९.९४
२	०१।०४।२०२१ ते ३१।०३।२०२२ या काळात दाखल केलेले दावे	१६	३८.३५
३	रक्कम पूर्ण भरल्यामुळे मागे घेतलेले दावे	-	-
	एकूण	७७	२७८.२९
४	०१।०४।२०२१ ते ३१।०३।२०२२ या काळात वसुल दाव्यांची रक्कम	११	७०.६८
५	३१।०३।२०२२ अखेर न्यायालयात असलेले दावे	१०	५३.३३
६	३१।०३।२०२२ अखेर वसुली अधिकाऱ्याकडे असलेले दावे	५६	१५४.२८

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

संचालक मंडळ :

संचालक मंडळ नेहमीच परस्पर सामंजस्य व संघभावननेने काम करीत आहे. तसेच बँकेच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचलत आहे. सर्व सभांना संचालकांची चांगल्या प्रकारे उपस्थितती असते व सभांमधील सर्व निर्णय एकमताने घेण्यात येतात.

अहवाल वर्षात संचालक मंडळाच्या एकूण १५ सभा, ऑडीट उपसमितीच्या ४ सभा, कर्ज उपसमितीच्या ११ सभा, अल्को समितीच्या ४ सभा, नामनिर्देशन व मोबदला समितीच्या ३ सभा व कर्ज वसुली उपसमितीच्या ४ सभा झाल्या आहेत.

रिझर्व्ह बँकेने संचालक व त्यांच्या नातेवाईकांना त्यांचे मुदत ठेवी व विमा पॉलिसीचे तारणावर कर्ज घेण्याची सवलत दिली आहे. त्याचप्रमाणे संचालक व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

आकडे लाखात

सहकार वर्षे २०२१-२२	वर्षाच्या सुरुवातीला येणे रक्कम	सहकार वर्षात कर्जाउ दिलेली रक्कम	सहकार वर्षात फेडलेली रक्कम	वर्ष अखेर येणे रक्कम	येणे रक्कमपैकी थकीत रक्कम
संचालक कर्जे	५.२१	५.१०	५.२१	५.२८	--
संचालकांच्या नातेवाईकांची कर्जे	--	--	--	--	--
एकूण	५.२१	५.१०	--	५.२८	--

तपासणी व लेखा परिक्षण :

१. सन २०२१-२२ सालची अंतर्गत हिशेब तपासणी बँकेचे अंतर्गत हिशेब तपासनीस श्री. महेंद्र जी. टिळक, चार्टर्ड अकाउंटंट यांनी पूर्ण केली असून बँकेच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी व त्यांचे सहकारी अधिकारी वर्ग यांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल बँक त्यांची आभारी आहे.

२. सन २०२१ ते २०२२ या कालावधीचे वैधानिक लेखापरिक्षण में. किरण दामले अॅण्ड कं. चार्टर्ड अकाउंटंट यांनी पूर्ण केलेले असून बँकेस लेखापरिक्षणाचा 'क' वर्ग प्रदान करणेत आला आहे.

नफा-तोटा पत्रक विवेचन

आकडे लाखात

खेळत्या भांडवलाशी प्रमाण			उत्पन्नाचा रुपया असा आला		उत्पन्नाचा रुपया असा गेला	
तपशील	रक्कम	टक्केवारी	तपशील	रक्कम	तपशील	रक्कम
खेळते भांडवल	१२१६१.०४		कर्जावरील व्याज	६७		
एकूण उत्पन्न	११४८.६१					



दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

खेळत्या भांडवलाशी प्रमाण			उत्पन्नाचा रुपया असा आला		उत्पन्नाचा रुपया असा गेला	
तपशील	रक्कम	टक्केवारी	तपशील	रक्कम	तपशील	रक्कम
व्याज उत्पन्न	१०१४.३३	८.३४%	गुंतवणुकीवरील व्याज	७	ठेवीवरील व्याज	६५
इतर उत्पन्न	१३४.२८	१.१०%	सरकारी रोखेवरील व्याज	१३	बाहेरील कर्जावरील व्याज	०
एकूण खर्च (अ+ब+क)	१०२०.६६	८.३९%			सेवक पगार व भत्ते	१३
अ. व्याज खर्च	७४८.२४	६.१५%	कमिशन	१	इतर खर्च	९
ब. सेवक पगार	१४४.११	१.१८%	इतर उत्पन्न	१२	घसारा	२
क. इतर खर्च	१२८.३१	१.०६%			तरतूद	१८
ड. ढोबळ नफा (तरतूदीपूर्वी)	१२७.९५	१.०५%			एकूण	१०७
वजा तरतूदी	२१०.७८	१.७३%			निव्वळ तोटा	-७
वजा आयकर	-	-		-		-
निव्वळ तोटा	८२.८३	०.६८%		१००		१००

नफा-तोटा :-

रिझर्व्ह बँकेच्या इतर बँकांतील गुंतवणूकीबाबतच्या निकषांना अधिन राहून बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत रुपये १ कोटीची गुंतवणूक केली होती. सदर बँकेवर आर्थिक अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लावले आहेत. या बाबत रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता चालू वर्षातही बँकेने सदर गुंतवणूकी पोटी रुपये २० लाखाची तरतूद केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मालमत्ता वर्गीकरण उत्पन्न आलेखाच्या निकषांनुसार बँकेस चालू वर्षात पडीक जिंदगीपोटी रुपये १७९.८० लाखाची वाढीव तरतूद तसेच थकीत व्याजापोटी रु. ११७.४३ लाखाची वाढीव तरतूद करावी लागली आहे.

अनुत्पादीत कर्ज व त्याचे व्याजापोटी बँकेस एकूण रुपये २९७.२३ लाखाची वाढीव तरतूद करावी लागली आहे. तसेच सनदी लेखा परीक्षकांच्या सूचनेनुसार बँकेस रुपये २९.३८ लाखांच्या नवीन तरतूदी कराव्या लागल्या आहेत.

या सर्व वाढीव तरतूदीमुळे बँकेस चालू वर्षात रु. ८२.८३, ३६१.७१ चा तोटा झाला आहे. त्यामध्ये गतवर्षाचा शिल्लक तोटा रु. २९,९३, ७१०.८३ एकत्रित करता मार्च २०२२ अखेर बँकेस निव्वळ तोटा रु. ११२,७७,०७२.५४ झाला आहे.

केंद्र सरकारने दिनांक २५/१०/२०२२ रोजी प्रसिध्दीस दिलेल्या राजपत्रानुसार तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजीच्या प्रसिध्दी पत्रकानुसार पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचे, युनिटी स्मॉल

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

फायनान्स बँकेत विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे बँकेने केलेली रु. १ कोटींची गुंतवणूक ही सुरक्षित झालेली आहे.

संचालक व सेवकवर्ग प्रशिक्षण :-

१) डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थान, पुणे यांनी आयोजित केलेल्या "Income Tax and GST Accounting for Co-Op. banks" या विषयावरील दिनांक २३।०६।२०२१ ते २५।०६।२०२१ रोजीच्या ऑनलाईन प्रशिक्षणास बँकेच्या द्वितीय श्रेणी अधिकारी सौ. शलाका सुनिल मगर, वरीष्ठ लिपिक सौ. माधुरी अभय वाड यांनी सहभाग घेतला.

२) दापोली अर्बन को-ऑप. बँक लि., दापोली ने आयोजित केलेल्या "रिझर्व्ह बँकेचे बदलते धोरण व त्याबाबत बँकांनी घ्यावयाच्या दक्षता" या विषयावरील दापोली रत्नागिरी येथील दिनांक २४।०२।२०२२ रोजीच्या प्रशिक्षणास बँकेचे अध्यक्ष श्री. वामन काशिनाथ घरत, संचालक श्री. महेंद्र वसंत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहमदअली अ.स. हाजते यांनी सहभाग घेतला.

३) Excellent Cyber Forensics & Web Securities LLP, Pune ने आयोजित केलेल्या "सायबर सुरक्षा धोके व जागरूकता" या विषयावरील दिनांक ५।३।२०२२ रोजीच्या ऑनलाईन प्रशिक्षणास बँकेचे संचालक श्री. नजमुस्साकिब महमद अमिन लांबाते, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. मोहमदअली अ.स. हाजते, व्यवस्थापक श्री. दिनेश हिराजी माळी व द्वितीय श्रेणी अधिकारी (आय.टी.) श्री. रोहन नारायण भगत यांनी सहभाग घेतला.

सेवकवर्ग :-

बँकेच्या प्रगतीत कर्मचारी वर्गाचा मोलाचा वाटा असतो. बँकेच्या निरनिराळ्या योजना आणि विविध प्रकारची माहिती ही ग्राहकांना बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फतच मिळते. बँकेचे अधिकारी व कर्मचारी हेच व्यवसायात बँकेचे प्रतिनिधीत्व करीत असतात. त्यामुळे नविन ज्ञान व तांत्रिक बाबी शिकण्याकडे कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असतो. आत्मसात केलेल्या नविन ज्ञानाचा उपयोग बँकेच्या कामकाजात व उत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी कर्मचारी या पुढेही करतील.

आभार व ऋणनिर्देश :

अहवाल सालात आपल्या बँकेस वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल आम्ही खालील संस्था त्यांचे अधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभारी आहोत.

- * रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई, अर्बन बँक्स डिपार्टमेंट व इन्स्पेक्शन विभाग
- * विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोकण भवन, नवी मुंबई
- * जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था रायगड-अलिबाग
- * सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अलिबाग रायगड.
- * दि महाराष्ट्र स्टेट को. ऑप. बँक्स असोसिएशन लि., मुंबई
- * दि महाराष्ट्र स्टेट को. ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई
- * कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., कल्याण
- * महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई
- * रायगड जिल्हा मध्य. सहकारी बँक लि., शाखा रेवदंडा, अलिबाग, रोहा व पोयनाड.

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

- * बँक ऑफ बडोदा, रेवदंडा शाखा
- * बँक ऑफ इंडिया, अलिबाग शाखा
- * बँक ऑफ महाराष्ट्र, अलिबाग शाखा
- * आय.डी.बी.आय. बँक, अलिबाग शाखा
- * स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा अलिबाग, रोहा व पोयनाड
- * दि शामराव विठ्ठल को. ऑप. बँक लि., पनवेल शाखा
- * अंतर्गत हिशेब तपासनीस श्री. महेंद्र जी. टिळक
- * वैधानिक लेखा परिक्षक मेसर्स किरण दामले अॅण्ड कंपनी
- * न्यु इंडिया अॅश्युरन्स कं. लि., अलिबाग
- * एल. आय. सी. ऑफ इंडिया ठाणे
- * श्रीराम जनरल इन्शुरन्स कं. लि.
- * येस बँक लिमिटेड

बँकेचे कायदेविषयक सल्लागार अॅड. श्री. अरुण सावंत, अलिबाग, अॅड. श्री. अमित देशमुख, अलिबाग, अॅड. श्री. प्रशांत देशमुख, रोहा, बँकेचे सल्लागार श्री. यशवंत ना. जोशी यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल बँक त्यांची आभारी आहे. तसेच आमचे सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार, मान्यवर ग्राहक व हितचिंतक तसेच बँकेच्या कार्यक्षेत्रातील पतसंस्थांनी बँकेच्या व्यवसाय वृद्धीसाठी सहकार्य केले आहे. या सर्वांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. तसेच अनेक व्यक्ती व संस्थांनी वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आम्ही आभारी आहोत.

जयहिंद ! जय सहकार !!

रेवदंडा.....

आपले नम्र

श्री. नजमुस्साकिब म.अ. लांबाते

अध्यक्ष

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

दिनांक ३१ मार्च २०२२ अखेरचा ताळेबंद			
३१ ३ २०२१ रुपये पैसे	भांडवल व देणे	३१ ३ २०२२ रुपये पैसे	३१ ३ २०२२ रुपये पैसे
	१) भाग भांडवल		
५,००,००,०००.००	१) अधिकृत भाग भांडवल (१,००,००० भाग प्रत्येकी रु. १,००० प्रमाणे)		१०,००,००,०००.००
४,७२,६०,९५०.००	२) वसुल झालेले भाग भांडवल		४,९३,२९,३००.००
	२) गंगाजळी व इतर निधी		
२,०६,७१,५०६.४५	१) कायद्यान्वये गंगाजळी	२,११,९२,१५६.९५	
६३,७२,१४०.००	२) इमारत निधी	६३,७२,१४०.००	
१,८८,५५८.००	३) गुंतवणूक घसारा निधी	४,४६,१००.००	
७३,७५३.००	४) लाभांश समिकरण निधी	७३,७५३.००	
६,७७०.००	५) अधिलाभांश समिकरण निधी	६,७७०.००	
५,६२५.००	६) धर्मादाय निधी	५,६२५.००	
३,७४२.००	७) सेवक कल्याण निधी	३,७४२.००	
८३,४८२.२१	८) सभासद कल्याण निधी	८३,४८२.२१	
३,१५,४३०.००	९) नामधारी सभासद फी	३,२५,५९०.००	
२,२९,४९,३६०.००	१०) संशयीत व बुडीत कर्ज निधी	३,६५,१६,६१२.९९	
२५,९१,०००.००	११) कॉन्टिजंट प्रोव्ही. अगेन्स्ट स्टँडर्ड अॅसेट्स	२४,४२,०००.००	
२,००,०००.००	१२) गुंतवणूक चढउतार निधी	२,००,०००.००	
२,०४,७६,४६२.००	१३) पुर्नमुल्यांकन निधी	२,१९,६२,५२४.८०	
०.००	१४) पुर्नमुल्यांकन घसारा निधी	७,८९,१००.००	
७,३९,३७,८२८.६६			९,०४,१९,५९६.९५
	३) घेतलेले कर्ज		
१०,००६.५३	रा.जि.म.स. बँक लि. ओव्हरड्राफ्ट कर्ज (मुदतबंद ठेवीवरील)		५,०७१.३६
	४) ठेवी		
८०,२५,६७,१४९.००	१) मुदतबंद ठेव	८६,१५,६१,५३८.००	
४३,३६,२२५.००	२) दामदुप्पट ठेव	४६,७५,५१३.००	
१६,१४,८७,४१७.७२	३) बचत ठेव	१७,२३,०७,२३३.५१	
२,५०,८४,१८६.२८	४) चालू ठेव	१,६६,७७,०२१.३३	
७८,५९,८९१.००	५) आवर्त ठेव	६९,४७,९७६.००	
९०,८८,९२२.००	६) स्वल्पबचत ठेव	८३,४४,४७६.६०	
२,१२,६३,४७१.००	७) मुदत भरून न नेलेल्या ठेवी	५३,८३,४९९.००	
१०३,१६,८७,२६२.००			१०७,५८,९७,२५७.४४
११५,२८,९६,०४७.१९	पुढील पानावर		१२१,५६,५१,२२५.७५

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

दिनांक ३१ मार्च २०२२ अखेरचा ताळेबंद			
३१ ३ २०२१ रुपये पैसे	जिंदगी व येणे	३१ ३ २०२२ रुपये पैसे	३१ ३ २०२२ रुपये पैसे
	१) रोख व बँकांतील शिल्लक		
४७,५७,५२९.४०	अ) हातातील रोख शिल्लक		५५,६९,८६५.०३
६,०८,४००.००	ब) ए.टी.एम. शिल्लक		१६,३८,०००.००
	क) बँकांतील शिल्लक		
७४,१८,४८१.७५	१) म.स्टेट को.ऑप. बँक लि. मुंबई चालू खाते	३८,४६,६४१.६६	
२५,०६,१२८.८६	२) रा.जि.म.स.बँक लि. रेवदंडा शाखा चालू खाते	४८,५०,७५३.६६	
१,४२,७७१.३४	३) रा.जि.म.स.बँक लि. अलिबाग शाखा चालू खाते	४,६५,११४.५७	
३,४७,२०३.२६	४) रा.जि.म.स. बँक लि. रोहा शाखा चालू खाते	५,३३,९७९.२६	
५,७२,९५५.३९	५) रा.जि.म.स.बँक लि. पोयनाड शाखा चालू खाते	१,९७,९८५.३९	
१४,०७,९४६.५६	६) स्टेट बँक ऑफ इंडिया, अलिबाग शाखा चालू खाते	२९,०४,०१२.२६	
४८,७७,०४०.९२	७) स्टेट बँक ऑफ इंडिया रोहा शाखा चालू खाते	५३,४४,८१३.१५	
५,८८,१३८.७९	८) स्टेट बँक ऑफ इंडिया पोयनाड शाखा चालू खाते	२०,६१,२१७.७९	
७७,६८,६९७.०६	९) बँक ऑफ बरोदा रेवदंडा शाखा चालू खाते	४८,६४,८५२.०६	
१,०९,०९,१३४.९९	१०) आयडीबीआय बँक अलिबाग शाखा चालू खाते	१,४९,४०,०३५.२५	
२१,५३,५१८.९२	११) एस बँक पुणे शाखा चालू खाते सीपीएस	६४,११,१२२.७५	
०.००	१२) एस बँक पुणे शाखा चालू खाते सीपीएस	१०,०५,०००.००	
९,६५,२९०.४०	१३) बँक ऑफ महाराष्ट्र अलिबाग शाखा चालू खाते	४७,५४,४२४.५८	
६७,०२,५५२.९२	१४) बँक ऑफ इंडिया अलिबाग शाखा चालू खाते	३,०१,९६२.८८	
६४,७१,१५१.३२	१५) दि.शामराव विठ्ठल को-ऑप. बँक लि. कमठेशाखा	३४,२९,४८७.४७	
६८,२५,०१८.९५	१६) दि.शामराव विठ्ठल को.ऑप. बँक लि. (एटीएम खाते)	१०,१९,०४८.१४	
११,२१,०६१.००	१७) पी.एम.सी. बँक चालू खाते	०.००	
०.००	१८) युनिटी स्मॉल फायनान्स बँक लि. चालू खाते	११,२१,०६१.००	
६,०७,७७,०८८.४३			५,८०,५१,५११.८७
	२) गुंतवणूक		
२५,९३,६७,१००.००	१) सरकारी रोखे	३२,८८,९१,४७०.००	
१०,३०,५१३.००	२) सरकारी रोखे अधिमुल्य	१०,७७,६८७.००	
४,२०,३०,१२५.००	३) रा.जि.म.स. बँक लि. मुदतबंद	४,५०,७०,६८३.००	
३,००,००,०००.००	४) शामराव विठ्ठल को.ऑप. बँक लि.	४,५०,००,०००.००	
७०,००,०००.००	५) बँक ऑफ बडोदा रेवदंडा शाखा	६०,००,०००.००	
३,५८,९२,०००.००	६) ठाणे जनता सहकारी बँक	३,९७,९४,७६०.००	
१,००,००,०००.००	७) पी.एम.सी. बँक	०.००	
०.००	८) युनिटी स्मॉल फायनान्स बँक	१,००,३६,१६४.००	
४,१९,७३,५८४.००	९) सारस्वत बँक	५०,००,०००.००	
७८,१००.००	१०) सहकारी संस्था शेअर्स	७८,१००.००	
२,००,००,०००.००	११) आयडीबीआय बँक	०.००	
४४,७३,७१,४२२.००			४८,०९,४८,८६४.००
५१,३५,१४,४३९.८३	पुढील पानावर		५४,६२,०८,२४०.९०

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

दिनांक ३१ मार्च २०२२ अखेरचा ताळेबंद			
३१ ३ २०२१ रुपये पैसे	भांडवल व देणे	३१ ३ २०२२ रुपये पैसे	३१ ३ २०२२ रुपये पैसे
११५,२८,९६,०४७.१९	मागील पानावरून		१२१,५६,५१,२२५.७५
0.00	५) शाखा जुळवणी		१४,५६८.००
१,११,४७,६०८.००	६) देणे व्याज		७५,६९,४१८.००
५,३६,१५,५२२.६५	७) थकीत व्याज तरतूद		६,५३,५८,६८३.२७
	८) इतर देणी व तरतूदी		
९,१३,७६७.५०	१) देणे असलेला डिव्हीडंड	४,८५,३२५.००	
२५,७६९.००	२) अनामत देणे	३१,४०२.००	
४३,१४०.००	३) अनामत देणे (सभासद)	४०,२४०.००	
0.००	४) किरकोळ देणी	५,०००.००	
३६,५०५.००	५) कर्मचारी देय असणारा विमा	३६,१३२.००	
३,५४,८४०.००	६) अनामत देणे (टीडीएस)	५,१७,०८५.००	
३,४१,००२.००	७) अनामत देणे (सेवक भविष्य निर्वाह निधी)	२,०५,०७२.००	
१,९२०.००	८) फ्रँकींग आगाऊ कमिशन	४,९१८.००	
२२,२००.००	९) इलेक्ट्रिक व टेलिफोन बिल तरतूद	२६,१३३.००	
३,२००.००	१०) म.रा.वि. मंडळ बिल व वसुली देणे	३,२००.००	
0.००	११) डीफ रिझर्व्ह देणे	६१,५२६.००	
५,८५,६१३.९८	१२) एस.जी.एस.टी. देणे	८,५७९.००	
५,८९,६८६.९८	१३) सी.जी.एस.टी. देणे	६,४८३.००	
५.५२	१४) आय.जी.एस.टी. देणे	0.००	
३७,४७,९१०.००	१५) आयकर तरतूद	३७,४७,९१०.००	
८,८०,२८५.७३	१६) मुदत भरून गेलेल्या ठेवीवरील देणे व्याज	७,९३,२०३.००	
२,००,०००.००	१७) निवडणूकीसाठी तरतूदी	२,००,०००.००	
0.००	१८) सेवक सानुग्रह अनुदार/बोनस	१,२३,१३७.००	
0.००	१९) वेतन करार तरतूद	२,८५,०००.००	
0.००	२०) अनुत्पादिक गुंतवणूकीवरील तरतूद	११,२१,०६१.००	
४०,००,०००.००	२१) पी.एम.सी. बँक ठेव तरतूद	0.००	
0.००	२२) युनिटी स्मॉल फायनान्स बँक लि. ठेव तरतूद	६०,००,०००.००	
0.००	२३) किरकोळ तरतूद	३,८१,४००.८३	
३७,५५०.००	२४) अनामत देणे वाढीव शेअर्स	११,५००.००	
८१.००	२५) अनामत देणे एक्स ग्रेसीया	८१.००	
८,०५०.००	२६) सभासद रद्द भागभांडवल देणे	२०,१३४.००	
५,०००.००	२७) टीडीएस देणे रोख व्यवहार	५९,८००.००	
१,१६,६७५.५०	२८) एनपीए जमा	३,६०,०३८.५८	
७९२.००	२९) महाराष्ट्र लेबर वेलफेअर फंड देणे	0.००	
0.००	३०) एटीएम / रुपे रीकॅसीलेशन	२,९७,१६८.९८	
१,१९,१३,९९४.२१			१,४८,३१,५२९.३९
१२२,९५,७३,१७२.०५	पुढील पानावर		१३०,३४,२५,४२४.४१

दिनांक ३१ मार्च २०२२ अखेरचा ताळेबंद

३१ ३ २०२१ रुपये पैसे	जिंदगी व येणे	३१ ३ २०२२ रुपये पैसे	३१ ३ २०२२ रुपये पैसे
५१,३५,१४,४३९.८३	मागील पानावरून		५४,६२,०८,२४०.९०
	३) कर्जे		
५,१३,६१,००२.००	१) सोने चांदी तारण कर्ज	६,००,०३,२८०.००	
७४,०१,१७४.००	२) सोनेतारण मुदत कर्ज	६२,३१,७६०.००	
९७,३५,०१७.००	३) पुर्नगुंतवणूक ठेव पावती तारण कर्ज	१,०८,२६,०५४.००	
८१,८१,३५१.००	४) मुदतबंद ठेव पावती तारण कर्ज	५६,३०,३५०.००	
२७,४२३.००	५) आवर्त ठेव तारण कर्ज	३४,२१५.००	
५१,२२१.००	६) पिग्मी ठेव तारण कर्ज	०.००	
२,०४,७९४.००	७) एलआयसी पॉलिसी तारण कर्ज	१,५५,८३४.००	
३,६६,००,९६६.२०	८) हायरपर्चेस कर्ज	३,२७,८५,०७२.२०	
१४,७३,८६,०३५.१०	९) इस्टेट तारण मध्यम मुदत कर्ज	१४,८३,२१,२३२.५४	
१,२१,१७४.००	१०) इस्टेट तारण कर्ज	१,२१,१७४.००	
३,४०,९०,८२४.८०	११) मध्यम मुदत कर्ज (बिल्डर)	२,९७,६१,६२५.३०	
२१,१४८.००	१२) सरकारी बचतपत्रे तारण कर्ज	२४,३०६.००	
३६,३६,७०१.७२	१३) कॅशक्रेडीट कर्ज	१९,२०,५५६.५०	
६,५१,५१,७२४.९४	१४) ओव्हरड्राफ्ट कर्ज	६,२६,५९,४६५.३४	
११,७८,५७,७९७.३४	१५) म.रा.सह. कायदा कलम ४९ अन्वये कर्ज	१४,५४,९८,६०८.०८	
८,१०,८९,८९३.१४	१६) गृह कर्ज	७,८३,५०,०७१.६४	
२०,५०,३८६.००	१७) सेवक गृह कर्ज	२९,५२,३७५.००	
२,१४,४५५.००	१८) सेवक गृह दुरुस्ती कर्ज	११,८८,९७२.००	
१२,१५,०८५.४०	१९) सेवक ओव्हरड्राफ्ट कर्ज	७,६८,२६३.३६	
६,६५,१०६.००	२०) सेवक शैक्षणिक कर्ज	७,४६,००९.९०	
६९,४०,१४७.००	२१) व्यवसाय कर्ज	६८,०९,३२१.३८	
२,५८,६२,६५३.००	२२) अंगावर व जामिन कर्ज	२,८८,७९,०३८.०६	
१,१०,०६०.००	२३) वैद्यकिय व्यवसायिक कर्ज	०.००	
३८,०५,८५१.६०	२४) मुदत बंद ठेव तारणावर ओव्हरड्राफ्ट कर्ज	१८,२४,४००.१०	
६०,३७,८१,९९१.२४			६२,५४,९१,९८४.४०
	४) येणे व्याज		
५,३६,१५,५२२.६५	१) पडीक जिंदगी येणे व्याज	६,५३,५८,६८३.२७	
७०,१५,४५८.७८	२) गुंतवणूकीवरील	७८,४७,४१५.००	
६,०६,३०,९८१.४३			७,३२,०६,०९८.२७
११७,७९,२७,४१२.५०	पुढील पानावर		१२४,४९,०६,३२३.५७

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

दिनांक ३१ मार्च २०२२ अखेरचा ताळेबंद			
३१ ३ २०२१ रुपये पैसे	भांडवल व देणे	३१ ३ २०२२ रुपये पैसे	३१ ३ २०२२ रुपये पैसे
१२२,९५,७३,१७२.०५	मागील पानावरून		१३०,३४,२५,४२४.४१
७४,३११.४०	९) रुपे कार्ड देणे	०.००	०.००
	१०) निश्चित नसलेली जबाबदारी (Contingent Liabilities) १. डी.इ.ए.एफ. खात्याकडे पाठविलेली ठेवीदारांची रक्कम रुपये ४२,२२,७०८.१७		
१२२,९६,४७,४८३.४५	एकूण		१३०,३४,२५,४२४.४१
मेसर्स किरण दामले अँड कं. वैधानिक लेखा परीक्षक		श्री. मोहमदअली अ.स. हाजते मुख्य कार्यकारी अधिकारी	

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

दिनांक ३१ मार्च २०२२ अखेरचा ताळेबंद

३१ ३ २०२१ रुपये पैसे	जिंदगी व येणे	३१ ३ २०२२ रुपये पैसे	३१ ३ २०२२ रुपये पैसे
११७,७९,२७,४१२.५०	मागील पानावरून		१२४,४९,०६,३२३.५७
१,००,३४,५४०.००	५) जमिन व इमारत (घसारा वजा जाता)		९७,६६,८०८.००
३२,९८,९९६.००	६) डेडस्टॉक (घसारा वजा जाता)		२३,९५,१७२.०५
४,९०,१६४.००	७) डेडस्टॉक संगणक (घसारा वजा जाता)		३,४०,५७८.४७
९,४६,२५२.००	८) डेडस्टॉक जीप (घसारा वजा जाता)		७,५०,४७६.००
४,२०६.००	९) लायब्ररी		३,०६३.००
२,०४,७६,४६२.००	१०) इमारत पुर्नमुल्यांकन		२,१९,६२,५२४.८०
	११) इतर जिंदगी		
४,०६,२६०.००	१) अनामत येणे	३२,८०१.००	
२,५७,१२२.००	२) आगाड भरलेला इन्शुरन्स हस्ता	२,५७,१२२.००	
११,५६५.००	३) टेलिफोन डिपॉझीट	११,५६५.००	
३,८०,१८०.००	४) फ्रँकींग अँडेसीव्ह स्टॅम्प	९,७०,४१०.००	
१३,५४०.००	५) अँडेसीव्ह स्टॅम्प	१३,३७०.००	
१,६५,१५०.००	६) फेस्टीव्हल अँडव्हान्स	१,६७,५५०.००	
२३,०१०.००	७) इलेक्ट्रिक मिटर डिपॉझीट	२३,०१०.००	
२२,७७४.००	८) लॉकर भाडे येणे	२४,५४४.००	
७६,८५,५३५.१७	९) आगाड भरलेला आयकर	७८,००,३०२.६२	
१४,००,०००.००	१०) म.रा.वि. मंडळ सिक्युरिटी डीपॉझीट	१४,००,०००.००	
७२,२६०.००	११) म.रा.वि. मंडळ कमिशन येणे	३१,१८२.००	
८६,५५०.००	१२) म.रा.वि. मंडळ सुरक्षा ठेव व्याज येणे	६५,१००.००	
१,१६,६७५.५०	१३) कर्जावरील येणे खर्च	०.००	
११,२२,५९९.७३	१४) सी.जी.एस.टी. येणे	०.००	
११,१८,८२४.५३	१५) एस.जी.एस.टी. येणे	०.००	
१०,८३४.६९	१६) आय.जी.एस.टी. येणे	०.००	
४४,६४०.००	१७) आगाड भरलेले पॅनकार्ड कूपन	४४,६४०.००	
८,३४०.००	१८) आगाड भरलेला व्यवसाय कर	६,२५५.००	
४,१२,६५०.००	१९) स्टेशनरी साठा	४,८३,१७६.७८	
१,१६,६७५.५०	२०) एन.पी.ए. नावे	३,६०,०३८.५८	
१२२.००	२१) टी.डी.एस. येणे	१७६.००	
०.००	२२) आगाड केलेले खर्च	३,३२,१६३.००	
१,३४,७५,३०८.१२			१,२०,२३,४०५.९८
४३२.००	१२) शाखा जुळवणी		०.००
२९,९३,७१०.८३	१३) चालू सालचा तोटा		१,१२,७७,०७२.५४
१२२,९६,४७,४८३.४५	एकूण		१३०,३४,२५,४२४.४१

श्री. वामन काशिनाथ घरत
संचालक

श्री. सतिश नारायण लेले
उपाध्यक्ष

श्री. नजमुस्सकिब महमद अमिन लांबाते
अध्यक्ष

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

दिनांक ३१ मार्च २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रक			
३१ ३ २०२१ रुपये पैसे	खर्च	३१ ३ २०२२ रुपये पैसे	३१ ३ २०२२ रुपये पैसे
७,१२,७३,३११.००	१) ठेवीवरील दिलेले व्याज	७,४८,००,४१७.००	७,४८,००,४१७.००
	२) बाहेरील कर्जावरील व्याज		
४५,६२८.००	राजिम सह. बँक लि. ओव्हरड्राफ्ट कर्ज (मुदतबंद ठेवीवरील)	२३,२८२.००	२३,२८२.००
१,१६,३८१.००	३) प्रॉ. फंड व्याज	०.००	०.००
	४) नोकर पगार भत्ते व प्रॉ. फंडात भरलेली रक्कम		
१,२७,९४,६९२.००	१) पगार	१,२४,२५,९२७.००	
१३,०२,१०१.००	२) प्रॉ. फंड वर्गणी	१३,०३,८४३.००	
१२,८९९.००	३) कर्मचारी बोनस व सानुग्रह अनुदान	१,१९,७८२.००	
०.००	४) कर्मचारी कल्याण निधी वर्गणी	१,४७,०००.००	
१०,८९,३५६.००	५) कर्मचारी ग्रॅज्युईटी	२,६७,७४६.००	
३,१८,४२६.००	६) कर्मचारी इन्शुरन्स हप्त्या	१,४६,७७०.००	
१,५५,१७,४७४.००			१,४४,११,०६८.००
२,३४,०९०.००	५) सदस्यांची फी व भत्ते	२,४४,६१०.००	२,४४,६१०.००
	६) कचेरी भाडे, विमा व विज		
३,१९,०००.००	१) इलेक्ट्रीक बिल	३,४३,६४०.००	
११,४५,८६६.००	२) डिपॉ. इन्शुरन्स कार्पो. हप्त्या	१२,७७,५६९.००	
३,८०,०२६.००	३) घरपट्टी भाडे व इतर	३,७९,३६१.००	
२,१७,८९९.००	४) विमा	२,१७,८९९.००	
२०,६२,७९१.००			२२,१८,४६९.००
	७) तार, टेलिफोन व टपाल		
१,९७,२५१.२०	१) टेलिफोन बिल व भाडे	२,२२,७९५.२३	
२,३४,४६८.६०	२) टपाल	८,९८३.६५	
४,३१,७१९.८०			२,३१,७७८.८८
	८) जिंदगीवरील घसारा		
२,७०,२७२.००	१) इमारत घसारा	२,६७,७३२.००	
०.००	२) पुर्नमुल्यांकन निधी घसारा	७,८९,१००.००	
१२,९६,२१८.३६	३) डेडस्टॉक घसारा	१२,२०,६९०.२२	
१,९५,७७६.००	४) जीप घसारा	१,९५,७७६.००	
२,०३,९२९.०८	५) संगणक घसारा	२,४१,८३३.१२	
१,६४२.००	६) लायब्ररी घसारा	१,६६३.००	
१९,६७,८३७.४४			२७,१६,७९४.३४
	९) स्टेशनरी, छपाई व जाहिरात		
६८,८२३.२३	१) स्टेशनरी व छपाई	२,०७,८३४.६६	
३२,३३३.३४	२) जाहिरात	३५,३३३.३४	
३५,४२६.००	३) कॅलेंडर छपाई व वाटप खर्च	४३,३६६.००	
१,३६,५८२.५७			२,८६,५३४.००
९,१७,८५,८१४.८१	पुढील पानावर		९,४९,३२,९५३.२२

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

दिनांक ३१ मार्च २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रक			
३१ ३ २०२१ रुपये पैसे	जमा	३१ ३ २०२२ रुपये पैसे	३१ ३ २०२२ रुपये पैसे
	१) व्याज व वटाव		
६,९६,५८,७४३.००	१) कर्जावरील व्याज	७,७२,६६,२३३.३९	
७०,४३,१४५.००	२) गुंतवणुकीवरील व्याज	८६,६४,६०६.००	
१,२४,५८,१२२.६२	३) सरकारी रोख्यावर मिळालेले व्याज	१,५५,०२,४३१.११	
८,९१,६०,०१०.६२			१०,१४,३३,२७०.५०
	२) कमिशन व दलाली		
६४,७०२.३८	१) कमिशन	७२,८३६.३०	
६,८४४.४०	२) कमिशन (फ्रँकींग)	७,००२.००	
१,२२,९९९.००	३) म.रा.वि. बिल वसुली	७१,८८६.००	
१,९४,५४५.७८			१,५१,७२४.३०
	३) इतर जमा		
१४,१२,९९०.१६	१) सर्व्हिस चार्जेस	१८,७५,४२५.५०	
६६,३८०.००	२) सर्व्हिस चार्जेस फ्रँकींग	१,००,२८९.००	
०.००	३) डिव्हीडंड	९,६७५.००	
२,३०,०२०.००	४) लॉकरभाडे	२,१२,६७५.००	
२३,६७७.००	५) शेअर रद्द करणावळ फी	२८,१७२.००	
६६४.००	६) शेअर डुप्लीकेट फी	६९०.००	
१७,९२,३५१.००	७) सरकारी गुंतवणुकीवरील नफा	१३,३०,०००.०००	
१९,९५१.००	८) वसुली खर्च	०.००	
६,७८,२२६.१३	९) किरकोळ जमा	४,७३,७६७.९९	
१,४०,७००.००	१०) म.रा.वि. महामंडळ सुरक्षा ठेवीवरील व्याज	५१,७०५.००	
४७,०२८.८०	११) चेक रिटर्न चार्जेस	४५,०८३.४९	
२५,६६८.००	१२) रेफरल इन्कम	३२,९००.००	
४०,३७,८८५.३५	१३) म्युच्युअल फंडावरील उत्पन्न	४२,९८,८७६.४५	
१,०२५.००	१४) प्र.जि.ज्यो. योजना उत्पन्न	९४३.००	
१,९८२.७६	१५) प्रधान मंत्री सुरक्षा योजना उत्पन्न	०.००	
०.००	१६) ग्रास ई चलन सेवा उत्पन्न	५९.००	
१,३७,८७५.००	१७) एटीएम कार्ड उत्पन्न	१,५००.००	
८,२२,४६१.०५	१८) एनपीसीआय उत्पन्न	२९.६०	
५६,७३८.४०	१९) एसएमएस चार्जेस	१,६४,१०२.२०	
९४,९५,६२३.६५			८६,२५,८९३.२३
९,८८,५०,१८०.०५	पुढील पानावर		११,०२,१०,८८८.०३

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

दिनांक ३१ मार्च २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रक			
३१ ३ २०२१ रुपये पैसे	खर्च	३१ ३ २०२२ रुपये पैसे	३१ ३ २०२२ रुपये पैसे
९,१७,८५,८१४.८१	मागील पानावरून		९,४९,३२,९५३.२२
	१०) इतर खर्च		
८८,५९१.००	१) प्रवास खर्च	९७,८१०.००	
१,९२१.००	२) मॅ.क. मिटींग खर्च	७,३२०.००	
३,९२,५३७.४८	३) किरकोळ खर्च	३,६६,६१३.६६	
२०,०००.००	४) म. स्टे. को. ऑप. अर्बन बँक फेडरेशन वर्गणी	२७,०००.००	
१७,०००.००	५) म.स्टे.को.ऑप. बँक्स असो. वर्गणी	२२,०००.००	
२५,०००.००	६) कोकण नागरी सह. बँक्स असोसिएशन वर्गणी	२५,०००.००	
५४,१४१.००	७) वार्षिक सभा खर्च	२,१७,८०१.७४	
१,८३,७८४.४४	८) जीप खर्च	२,६३,५६४.७०	
१६,६९८.६७	९) बँक चार्जेस	१३,७००.३२	
७६,०००.००	१०) कायदेशिर सल्लागार फी	०.००	
१,२८,५९७.००	११) दुरुस्ती व देखभाल खर्च	८५,७४३.०४	
१,४५,१२५.००	१२) वार्षिक देखभाल खर्च	३५,७६९.७०	
१०,२९०.००	१३) वर्तमान पत्र वर्गणी	९,८४४.००	
११,२५०.००	१४) अस्थापकिय खर्च	१३,०३५.००	
१,६४,८४५.००	१५) ऑडीट फी	४,२६,२६२.२०	
२,००,३८२.२२	१६) जनरेटर्स खर्च	९१,७२९.६२	
२५,४५१.००	१७) वर्धापन दिन खर्च	४५,४४२.००	
१४,१३६.६२	१८) सरकारी रोखे व्यवहार फी	७,५५४.९८	
३०,०००.००	१९) सल्ला फी	३०,०००.००	
७,४३,९४०.००	२०) सिक्युरिटी गार्ड चार्जेस	७,४३,९४०.००	
१,२६,३८१.००	२१) सरकारी रोखे अधिमुल्य	७३,८२६.००	
१,०००.००	२२) फ्रँकींग परवाना	१,०००.००	
२,०८५.००	२३) बँक व्यवसाय कर	२,०८५.००	
५,६९,७०९.००	२४) सर्व्हिस चार्जेस (पिग्मी)	६,७८,७३२.००	
१०,०००.००	२५) क्रेडीट इन्फरमेशन कंपनी वर्गणी	१५,०००.००	
५,७७,५००.००	२६) अ.एस.पी. भाडे (संगणक)	६,९०,०००.००	
१,६८,८९०.००	२७) कनेक्टिव्हिटी चार्जेस	१,४१,३९७.००	
९,१७,८५,८१४.८१	पुढील पानावर		९,४९,३२,९५३.२२

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

दिनांक ३१ मार्च २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रक			
३१ ३ २०२१ रुपये पैसे	जमा	३१ ३ २०२२ रुपये पैसे	३१ ३ २०२२ रुपये पैसे
९,८८,५०,१८०.०५	मागील पानावरून		११,०२,१०,८८८.०३
११,४६,२८३.००	४) एक्सेस बी.डी.आर.		४४,१३,२३७.५०
२,१३,७००.००	५) मुदत भरून न नेलेल्या ठेवीवरील जादा व्याज तरतूद		८७,०८२.७३
४,२०,०००.००	६) उलटविण्यात आलेली टेकनॉलॉजी डेव्हलपमेंट फंड तरतूद		०.००
०.००	७) उलटविण्यात आलेली उत्तम जिदगी तरतूद		१,४९,०००.००
४९,८६,१७१.१४	८) चालू सालचा तोटा		८२,८३,३६१.७१
१०,५६,१६,३३४.१९	पुढील पानावर		१२,३१,४३,५६९.९७

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

दिनांक ३१ मार्च २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रक			
३१ ३ २०२१ रुपये पैसे	खर्च	३१ ३ २०२२ रुपये पैसे	३१ ३ २०२२ रुपये पैसे
९,१७,८५,८१४.८१	मागील पानावरून		९,४९,३२,९५३.२२
३,१९,२५६.००	२८) ए.टी.एम. व पॉज स्वीच चार्जेस	३६,४०४.००	
०.००	२९) कर्मचारी व संचालक प्रशिक्षण	६,०००.००	
५,२००.००	३०) वेबसाईट	३६,१९४.००	
८५,४७३.९५	३१) एन.एफ.एस. चार्जेस	१२,८८७.००	
१८,०००.००	३२) आर्किटेक्ट सल्लागार फी	०.००	
०.००	३३) महाराष्ट्र लेबर वेलफेअर फंड	४,७८८.००	
०.००	३४) एन.पी.ए. चार्जेस	३,६०,०३८.५८	
०.००	३५) रिकव्हरी चार्जेस	२६,३६६.५०	
०.००	३६) एनपीसीआय सर्टिफिकेट चार्जेस	७,९०,५००.००	
०.००	३७) जीएसटी खर्च	१७,१७,५००.३९	
०.००	३८) सहकारी भारती वर्गणी	१०,०००.००	
४२,३३,१८५.३८			७१,३२,८४९.४३
	११) तरतूद		
०.००	१) डिमांड ऑन ट्रेसेस	४४,७९०.२५	
५,८१,०००.००	२) कॉन्ट्रिजंट प्रो.अ. स्टँडर्ड असेट्स	०.००	
२०,००,०००.००	३) पी.एम.सी. बँक ठेव तरतूद	०.००	
०.००	४) युनिटी स्मॉल फायनान्स बँक ठेव तरतूद	२०,००,०००.००	
०.००	५) किरकोळ तरतूदी	३,८६,८०७.५८	
७०,१६,३३४.००	६) एनपीए तरतूद	१,७९,८०,४९०.४९	
०.००	७) वेतन करार तरतूद	२,८५,०००.००	
०.००	८) कर्मचारी बोनस व सानुग्रह अनुदान तरतूद	१,२३,१३७.००	
०.००	९) गुंतवणूक घसारा तरतूद	२,५७,५४२.००	
९५,९७,३३४.००			२,१०,७७,७६७.३२
१०,५६,१६,३३४.१९	एकूण		१२,३१,४३,५६९.९७
मेसर्स किरण दामले अँण्ड कं. वैधानिक लेखा परीक्षक		श्री. मोहमदअली अ.स. हाजते मुख्य कार्यकारी अधिकारी	

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

दिनांक ३१ मार्च २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रक			
३१ ३ २०२१ रुपये पैसे	जमा	३१ ३ २०२२ रुपये पैसे	३१ ३ २०२२ रुपये पैसे
१०,५६,१६,३३४.१९	मागील पानावरून		१२,३१,४३,५६९.९७
१०,५६,१६,३३४.१९	एकूण		१२,३१,४३,५६९.९७
श्री. वामन काशिनाथ घरत संचालक	श्री. सतिश नारायण लेले उपाध्यक्ष	श्री. नजमुस्सकिब महमद अमिन लांबाते अध्यक्ष	

दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा

परिशिष्ट "अ"

१. बँकेचे नाव : दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि., रेवदंडा
 २. मुख्य कार्यालयाचा पत्ता : रेवदंडा, बाजारपेठ, ता. अलिबाग, जि. रायगड. पिन - ४०२२०२.
 ३. नोंदणी दिनांक : १८ ऑक्टोबर १९२८
 ४. रिझर्व बँकेकडून मिळालेल्या : रिझर्व बँक परवाना क्र. यु.बी.डी.एम.एच. ६३८ पी
 परवान्याची तारीख व क्रमांक : दि. ११/११/१९८६
 ५. कार्यक्षेत्र : रायगड व रत्नागिरी जिल्हा

तपशिल		३१/०३/२०२२ ची स्थिती
शाखांची संख्या (मुख्य कार्यालयासह)		५
सभासद	नियमित	१५२१०
	नामधारी	१८३८
वसुल झालेले भागभांडवल		४९३.२९ लाख
ठेवी	बचत ठेवी	१७२३.०७ लाख
	चालू ठेवी	१६६.७७ लाख
	मुदत ठेवी	८८६९.१३ लाख
कर्जे	तारणी	५८९८.०४ लाख
	बिनतारणी	३५६.८८ लाख
	अग्रक्रम क्षेत्रास दिलेल्या कर्जाचे शेकडा प्रमाण	७६.७३%
	दुर्बल घटकास दिलेल्या कर्जाचे शेकडा प्रमाण	२३.५४%
बँकेने अन्य बँकांकडून घेतलेली कर्जे	जिल्हा म.सह.बँक (मुदत ठेवीवरील)	०.०५ लाख
	महा. राज्य सह. बँक	-
	इतर बँका	-
गुंतवणूक		४८०९.४९ लाख
थकबाकीचे शेकडा प्रमाण		५.८९ %
नफा-तोटा (२०२१-२२)		-११२.७७ लाख
ऑडीट वर्ग (२०२१-२२)		'क'
एकूण कर्मचारी ३५	सब स्टाफ	९
	अन्य कर्मचारी	२६
खेळते भागभांडवल		१२१६१.०४ लाख

२०२२-२०२३ वर्षाचे अंदाजपत्रक

अ : सांयत्तिक स्थिती अंदाजपत्रक व वास्तव

आकडे लाखात

तपशिल	२०२१-२०२२		२०२२-२०२३ चा अंदाज
	अंदाज	वास्तव	
भाग भांडवल	५२५.००	४९३.२९	५२५.००
गंगाजळी व इतर निधी	५७५.००	६८४.५७	७००.००
गुंतवणूक	४६००.००	४८०९.४९	५०००.००
ठेवी	१११००.००	१०७५८.९७	११०००.००
कर्जे	७०००.००	६२५४.९२	६६००.००
खेळते भांडवल	१२५००.००	१२१६१.०४	१२५००.००

अ : सांयत्तिक स्थिती अंदाजपत्रक व वास्तव

आकडे लाखात

अपेक्षित खर्च				अपेक्षित उत्पन्न			
तपशिल	२०२१-२०२२		२०२२-२३ चा अंदाज	तपशिल	२०२१-२०२२		२०२२-२३ चा अंदाज
	अंदाज	वास्तव			अंदाज	वास्तव	
ठेवीवरील व्याज	७३५.००	७४८.०१	७८०.००	मिळालेले व्याज			
कर्जावरील व्याज	१.००	०.२३	०.५०	अ. कर्जावरील	७४०.००	७७२.६६	८७५.००
रा.जि.म.ओव्ह. कर्ज				ब. गुंतवणूकीवरील	२५०.००	२४१.६७	३००.००
पगार व भत्ते	१६५.००	१४४.११	१६०.००	कमिशन व दलाली	२.००	१.५२	२.००
सर्व्हिस चार्जेस पिग्मी	८.००	६.७९	८.००	इतर उत्पन्न	१५०.००	१३२.७५	१२५.००
संचालक भत्ता	२.५०	२.४५	२.५०	तोटा		८२.८३	
कायदे वि. सल्ला फी	१.००	-	१.००				
भाडे, विज व विमा इ.	२२.००	२२.१८	२३.००				
टपाल, टेलिफोन	३.५०	२.३२	३.५०				
स्टेशनरी	३.००	२.८६	३.५०				
घसारा	२२.००	२७.१७	३०.००				
इतर खर्च	४०.००	६४.५४	५०.००				
तरतूद	१००.००	२१०.७७	८०.००				
नफा	३९.००	-	१६०.००				
	११४२.००	१२३१.४३	१३०२.००		११४२.००	१२३१.४३	१३०२.००

सालनिहाय थकबाकी विगतवारी दि. ३१/०३/२०२२

(आकडे लाखात)

अ. क्र.	कर्जाचे प्रकार	१ वर्षाच्या आतील		१ ते २ वर्षांपर्यंत		२ ते ३ वर्षांपर्यंत		३ ते ४ वर्षांपर्यंत		४ ते ५ वर्षांपर्यंत		५ वर्षा-वरील		एकूण	
		संभासद	रकम	संभासद	रकम	संभासद	रकम	संभासद	रकम	संभासद	रकम	संभासद	रकम	संभासद	रकम
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६
१	इस्टेट तारण कर्ज	-	-	-	-	-	-	-	-	-	-	५	१.२१	५	१.२१
२	जामिनकी कर्ज	१३	३.५६	१५	१.८६	४	०.७२	१	०.०६	४	०.५९	३६	५.०९	१५३	११.८८
३	हायरपर्वेस कर्ज	१२	५.९५	-	-	२	३.८६	३	२.९८	-	-	६	३.२.०५	२३	४४.८४
४	कॅशक्रेडीट कर्ज	-	-	१	१.२१	-	-	-	-	-	-	२	३.००	३	४.२१
५	इस्टेट तारण म.मु. कर्ज	५४	१२.४५	६	४.२१	४	५.२१	३	३.९०	५	३०.६६	११	४५.४६	८३	१०१.८९
६	ओव्हरड्राफ्ट कर्ज	२	६७.०३	-	-	२	१४.०९	-	-	-	-	१	१७.६२	५	९८.७४
७	म.रा.कलम ४९ अंतर्गत कर्ज	७२	८.४८	४९	२९.१७	८	७.४३	१	०.३६	७	५.६०	८	७.९३	१४५	५८.९७
८	व्यवसाय कर्ज	१५	२.४४	-	-	४	४.०२	१	२.०१	१	०.५०	२	१.१५	२३	१०.१२
९	सोने तारण	१७	७.२२	-	-	-	-	-	-	-	-	-	-	१७	७.२२
१०	गृहकर्ज	१४	४.८४	१	२.८५	२	८.२६	१	२.१०	२	८.६२	२	२.९७	२२	२९.६४
	एकूण	२७९	१११.९७	७२	३९.३०	२६	४३.५९	१०	११.४१	१९	४५.९७	७३	११६.४८	४७९	३६८.७२

THE REVDANDA CO-OPERATIVE URBAN BANK LTD.

Notes and Significant Accounting Policies Forming Part of Accounts For the year ended March 31, 2022

1. Notes :

1.1 Background

The Revdanda Urban Co-Operative Bank Ltd. is a Urban Co-operative Bank incorporated in 1928, providing gamut of banking and financial services. The bank is governed by Maharashtra State Co-operative Act, 1960 and Banking Regulation Act, 1949, as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020. Following are the Significant Accounting Policies i.e. the specific accounting principles and methods of applying these principles in the preparation and presentation of financial statements of the Bank as envisaged in the Accounting Standards issued by ICAI and as relevant to banking.

1.2 Basis of Preparation

The accompanying financial statements are prepared under historic cost convention (as modified by revaluation of immovable properties). with fundamental accounting assumption of Going Concern basis, consistency and accrual system of accounting , unless otherwise stated and conform in all material aspects Generally Accepted Accounting Principles (GAAP) in India, which comprise applicable statutory provisions, regulatory norms / guide lines prescribed by Reserve bank of India (RBI), Banking Regulation Act 1949, as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020 to the extent applicable, the Maharashtra State Co-Regulation (Amendment) Act, 2020 to the extent applicable, the Maharashtra State Co-operative Societies Act, 1960 and the Maharashtra State Co-operative Societies Rules, 1961, Accounting Standards issued by The Institute of Chartered Accountants of India (ICAI), and generally accepted accounting practices prevalent in banking industry in India. The accounting policies adopted in the current year are consistent with those of previous year except otherwise specified.

1.3 Use of Estimates

The preparation of financial statements requires the management to make estimates and assumptions, considered in the reported amounts of assets and liabilities (including contingent liabilities) as of the date of the financial statements and the reported income and expenses during the reporting period. Management believes that the estimates used in the preparation of the financial statements are prudent reasonable . Actual results could differ from these estimates. Any revision to the accounting estimates is recognized prospectively in the current and future periods.

Significant Accounting Policies

1. Accounting Conventions :

The financial statements are drawn up in accordance with the historical cost convention (as modified by revaluation of premises) and on "Going Concern" basis.

2. Investments :

- 2.1 Investments are classified into three categories viz. Held to Maturity, Available for Sale and Held for Trading as per RBI guidelines applicable to Urban Co-operative Banks on

the following basis.

- a. "Held to Maturity" (HTM) comprising investments acquired with the intention to hold them till maturity.
- b. "Held for Trading" (HFT) comprising investments acquired with the intention to trade within 90 day of its acquisition.
- c. "Available for Sale" (AFS) comprising investments not covered by (a) & (b) above i.e. those which are acquired neither for trading purposes nor for being held till maturity.

For disclosure in Balance Sheet, investments are classified under five heads as required by RBI guidelines.

- i. Government Securities
 - ii. Other Approved Securities
 - iii. Shares
 - iv. Bonds of PSU
 - v. Others
- 2.2 Investments classified as 'Held to Maturity (HTM)' are carried at acquisition cost unless it is more than the face value, in which case the premium is amortised over the residual period of the said investments on pro rata basis.
- 2.3 Investments under 'Held for Trading (HFT)' category are marked to market scrip-wise on monthly basis as per guidelines issued by Reserve Bank of India. Net depreciation, if any, under each classification is provided for under the head Investment Depreciation Reserve by debiting to Profit & Loss Account and net appreciation, if any, is ignored.
- 2.4 Investments under 'Available for Sale' category are marked to market scrip-wise on quarterly basis as per guidelines issued by Reserve Bank of India. Net depreciation, if any, under each classification is provided for under the head Investment Depreciation Reserve by debiting to Profit & Loss Account and net appreciation, if any, is ignored.
- 2.5 Investments are categorised as HTM, AFS or HFT at the time of its purchase and subsequent shifting amongst the categories is done in conformity with regulatory guidelines.
Transfer of scrip from AFS / HFT category to HTM category is made at the lower of book value or market value. In the case of transfer of securities from HTM to AFS / HFT category, the investments held under HTM at a discount are transferred to AFS/HFT category at the acquisition price and investments placed in the HTM category at a premium are transferred to AFS / HFT at the amortized cost. Transfer on investments from AFS to HFT or vice-a-versa is done at the book value. Depreciation carried, if any, on such investments is also transferred from one category to another.
The transfer of a security between these categories is accounted for at the acquisition cost / book value / market value on the date of transfer, whichever is the least, and the depreciation, if any, on such transfer is fully provided for as per extant RBI guidelines.
- 2.6 Market value of securities is determined in terms of CSGL account transactions, prices declared by Fixed Income Money Market & Derivatives Association of India (FIMMDA) / Financial Benchmark India Pvt. Ltd. (FBIL). Investments for which such rates/quotes are not available are valued as per norms laid down by RBI which are as under.
- a) Central / State Govt. Securities, Prices / Yield to maturity rates pup out by the

FFIMMDA/FBIL.

- b) PSU bonds : at Yield to Maturity rate
 - c) Treasury bills : at carrying cost
 - d) Other approved securities : by applying Yield to Maturity rate
 - e) Units of Mutual Funds : Lower of Cost or NAV as provided by respective Mutual Fund
 - f) Shares of Co-operative societies in respect of Ownership Premises : Re.1/- per society in case where financial position is not available.
 - g) Shares in other Co-operative societies (State co-operative Banks & District Central Co-operative Banks) : Face Value
- 2.7 RBI has permitted UCBs to invest in units of Debt Mutual Funds and Money Market Mutual Funds. The bank invested in units of leading Debt Mutual Funds and Money Market Mutual Funds.
- 2.8 The bank follows "Settlement Date" accounting for recording to purchase and sale transactions in Securities.
- 2.9 The broken period interest paid / received on debit instruments is treated as interest expense / income and excluded from cost/sale consideration.
- 2.10 Investment are classified as performing and non-performing, based on the guidelines issued by the RBI. In respect of Non-Performing Investments (NPI), income is recognized on cash basis and provision is made for depreciation / diminution in the value of such securities as per RBI guidelines. The bank had exposure to The Punjab & Maharastra Co-operative Bank Ltd. in the form of FDRs which have been considered as NPI and have made provision at the rate end) as per RBI circular (totaling to cumulative provision of 60% till financial year end) as per RBI circular RBI / 2019 10-20/222 DOR. (PCB). BPD. Cir. No. 11/16. 20,000/2019-20 dated April 20, 2020.
- 2.14 Profit on sale of investments from HTM category is taken to the Profit and Loss account and, thereafter, the amount of such profit is appropriated to 'Capital Reserve' from the net profit for the year after statutory appropriations. Loss on sale is recognized in the Profit and Loss account in the year of sale. However, the bank did not sale any investments from HTM category during the current financial year.

3. Advances :

- 3.1 Advances are classified into Standard, Sub-standard, Doubtful or Loss assets as per criteria stipulated by RBI guidelines issued from time to time.
- 3.2 Provisions on NPAs are made as per the extant RBI guidelines issued from time to time. In addition to the specific provision on NPAs, general provisions are also made for standard assets as per extant RBI Guidelines.
- 3.3 Recovery out of Non-Performing Assets Accounts is first adjusted against interest and thereafter against the principal except in case of the Awarded accounts and accounts settled under OTS, Where the recovery is first adjusted towards principal amount outstanding.
- 3.4 Amounts recovered against Advances prudentially written off in earlier years, are recognized as revenue.
- 3.5 Overdue Interest Reserve represents un-serviced interest of NPAs which are correspondingly shown under interest receivable on NPA.
- 3.6 In case of restructured / re-scheduled assets, provisions are made in accordance with the guidelines issued by the RBI, which require that the difference between the fair

value of the loans / advances before and after restructuring is provided for, in addition to provision of the respective loans / advances. However, the bank did not have any account restructured during or in earlier years.

- 3.7 In the case of loan accounts classified as NPAs, an account may be reclassified as a performing asset if it conforms to the relevant RBI guidelines for upgradation of account.

4. Property, Plant & Equipment :

- 4.1 **Property, Plant & Equipment** are carried at historical cost (as modified by revaluation of premises) less depreciation accumulated thereon in accordance with Accounting Standard issued by The Institute of Chartered Accountants of India. Cost includes incidental expenses incurred on acquisition of assets.

- 4.2 The rates of depreciation and method of charging depreciation are as under :

Sr.No.	Description of Fixed Assets	Method of charging depreciation	Depreciation
1	Computers	Straight Line Basis	33.33%
2	Electrical Appliances	Straight Line Basis	20.00%
3	Furniture & Fixtures	Straight Line Basis	10.00%
4	Building	Written Down Value	2.50%
5	Vehicle	Straight Line Basis	15.00%

- 4.3 In respect of assets acquired during the year, depreciation is charged on proportionate basis for the no. of months the assets have been put to use during the year.
- 4.4 As per RBI guidelines vide circular RBI/2006-2007/230 UBD, PCB, Cir. No. 26/13. 05.000/06/07 dated January 09, 2007, the Urban Co-operative Banks are permitted to revalue their fixed Assets. The Bank considers only immovable assets for revaluation. The Bank revalued free hold immovable assets in Nov'20. The increase in Net Book Value of the asset due to revaluation is credited to the Revaluation Reserve Account without routing through the Profit and Loss Account. Additional Depreciation on the revalued asset is charged to the Profit and Loss Account and appropriated from the Revaluation Reserves to General Reserve. The revalued asset is depreciated over the residual assessed useful life of the asset.

5. Reserve Fund & Other Reserves :

The Entrance Fees & Nominal membership fees are transferred to Statutory Reserve Fund.

6. Employee Benefit

Short Term Employee Benefit :

The undiscounted amounts of short-term employee benefits, such as medical benefits which are expected to be paid in exchange for the services rendered by employees, are recognised during the period when the employee renders the service.

Long Term Employee Benefits :

Defined Benefits Plan :

a. Provident Fund :

All eligible employees are entitled to receive benefits under the Provident Fund scheme. Retirement benefit in the form of Provident Fund is a defined contribution scheme and the contribution is charged to the Profit and Loss Account of the year when the contribution to the respective funds are due and paid.

b. Gratuity :

The bank is having Employee's Gratuity Fund managed by Life Insurance Corporation of India. The total liability on account of gratuity as provided by Life Insurance Corporation of India has been paid by the bank.

c. Leave Encashment :

The bank has not made provision towards leave encashment liability as required under Accounting Standard - 15 (Revised) "Employee Benefits" issued by The Institute of Chartered Accountants of India. The bank accounts for leave encashment as and when the same is paid to the employees.

7. Revenue Recognition :

7.1 Items of Income & Expenditure are generally accounted on accrual basis except Interest on Non Performing Assets and Non Performing Investments is recognized as income in pursuance with the guidelines issued by the Reserve Bank of India.

7.2 Profit / loss sale of investments is credited / debited to "Profit / Loss on Sale of Investments". However, profit on sale of investments under Held to Maturity category, if any is appropriated (net of applicable taxes and amount required to transferred to Statutory Reserves) to Capital Reserve as per extant RBI guidelines. However, there was no security sold from HTM category during the financial year.

7.3 Income (other than interest) on investments in "Held to Maturity (HTM)" category acquired at a discount to the face value is recognised as follows :

- a. On Interest bearing securities, it is recognised only at the time of sale/redemption.
- b. On zero-coupon securities, it is accounted for over the balance tenor of the security on a constant yield basis.

7.4 Dividend is accounted on an accrual basis where the right to receive the dividend is established.

7.5 Income on Units of Mutual Funds as recognised on cash basis as per the guidelines issued by Reserve Bank of India.

8. Income Tax :

The bank recognizes income tax expenses to the extent of amount of current tax, determined in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961. The bank does not account for deferred tax assets / liabilities as required under Accounting Standard 22- "Accounting for Taxes on Income".

9. Impairment of Assets :

Fixed Assets are reviewed for impairment whenever events or changes in circumstances warrant that the carrying amount of an asset may not be recoverable.

Recoverability of assets to be held and used is measured by a comparison of the carrying amount of an asset to future net discounted cash flows expected to be

generated by the asset. If such assets are considered to be impaired, the impairment to be recognized is measured by the amount by which the carrying amount of the asset exceeds the fair value of the asset.

10. Segment Reporting :

The Bank recognises the business segment as the primary reporting segment and geographical segment as the secondary reporting segment in accordance with the RBI guidelines and in compliance with the Accounting Standard 17 issued by The Institute of Chartered Accountants of India.

11. Balance with Bank :

Balance with other bank includes Current Account maintained with other banks.

12. Accounting for Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets :

In conformity with as 29, "Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets", issued by the Institute of Chartered Accounts of India, the Bank recognizes provisions only when it has a present obligation as a result of a past event, it is probable that an outflow of resources embodying economic benefits will be required to settle the obligation and when a reliable estimate of the amount of the obligation can be made. A disclosure of contingent liability is made when there is

- a) A possible obligation arising from a past event, the existence of which will be confirmed by occurrence or non occurrence of one or more uncertain events not within the control of the Bank, or
- b) A present obligation arising from a past event which is not recognized as it is not probable that the outflow of resources will be required to settle the obligation or a reliable estimate of the amount of obligation can not be made.

When there is a possible or present obligation in respect of which the likelihood outflow of resources is extinguished no provision or disclosure is made.

Contingent assets are not recognized in the financial assets. However contingent assets are assessed continuously.

c) Guarantees Given on Behalf of constituents, acceptances, endorsements and other obligations :

As a part of its commercial Banking activities, the Bank issues documentary credits and guarantees on behalf of its customers. Documentary credits enhance the credit standing of the customers of the Bank. Guarantees generally represent irrevocable assurances that the Bank will make payment in the event of the customer failing to fulfil its financial or performance obligations. The bank did not have any bank guarantees issued.

13. Investment Fluctuation Reserve (IFR) :

The bank maintains Investment Fluctuation Reserve (IFR) on AFS and HFT Investment Portfolio as per the extant RBI guideliens.

14. Accounting of Goods & Services Tax :-

Thee eligible GST input credit, is accounted for in the books in the period in which the underlying service or goods received are accounted and when there is reasonable certainty in availing / utilising the credits.

NOTES ON ACCOUNTS :

1. Appropriation of Profit

In the view of the net loss for the financial year ended March 31, 2022, there is no appropriation of profit effected.

Statement of Appropriations 31.03.2022

Rs. in Lakhs

Particulars	31.03.2022	31.03.2021
Net Profit / (Loss) for the year ended March 31, 2022	82.39	49.86
(+) Previous Year Surplus / (Deficit)	29.94	26.56
TOTAL	112.77	23.30
Statutory Reserve Fund	0.00	6.64*
Balance Carried to Balance Sheet	112.77	29.94

* Refers to the appropriation of profit to Statutory Reserves of FY : 2019.20

2. Accounting Standard 5 : Net profit or Loss for the period, Prior Period Items, and Changes in Accounting Policies :

Prior period income credited to Profit & Loss account is Rs. Nil against previous year Nil. Prior period expenses debited to Profit & Loss Account is Rs. 20.68 lakh against previous year Nil.

There is no change in the Significant Accounting Policies adopted during the year ended March 31, 2022 as compared to those followed in the previous financial year 2020-21.

3. Accounting Standard 15 (Revised) - Employee Benefits

i. Defined Contribution Schemes

Bank's employees are covered by Provident Fund to which the Bank makes a defined contribution measured as a fixed percentage of basic salary. During the year an amount of Rs. 13.03 lakhs (P.Y. Rs. 13.04 lakhs) has been charged to Profit and Loss account and deposited with the Commissioner of Provident Fund.

ii. Defined Benefit Schemes :

Gratuity :

The Bank makes contributions for the gratuity liability of the employees, to the "The Revdanda Urban Co-operative Bank Employees Group Gratuity Trust" maintained with Life Insurance Corporation of India. The bank contributes to the said scheme based on advice received from Life Insurance Corporation of India.

iii. Leave Encashment :

Employees of the Bank are entitled to accumulate their earned / privilege leave upto a maximum of 330 days. A maximum of 33 days leave is eligible for encashment in each year for continuing employees. Leave Encashment is not accounted for on accrual basis but is accounted for on cash basis. The bank does not make provision for Leave Encashment, though required under Accounting Standard - 15 (Revised) "Employee

Benefits" issued by The Institute of Chartered Accountants of India.

4. Accounting Standard-18 : Related party disclosures

The Bank has disclosed the necessary information regarding related parties to the extent permissible by Banking Regulation Act 1949 by way of loans given to Directors and their relatives.

The Bank is a Co-operative Society registered under The Maharashtra State Co-operative Societies Act, 1960 and there are no related parties requiring a disclosure under Accounting Standard 18 (AS-18) issued by ICAI, other than one Key Management Personnel, viz. Mr. Mohmmad Ali A. S. Hajate, Chief Executive Officer of the Bank. However in terms of RBI circular DBOD. No. BP. BC. 89/21. or.018/2002-03 dated 29th March 2003, he being single party under the category, no further details thereon need to be disclosed.

**5. Accounting Standard - 19 : Leases
Operating Leases :**

The Bank has entered into Lease Agreements with various parties. The total of future minimum lease payments under non - cancelable operating leases in terms of Accounting Standard (AS-19), Accounting for Leases, issued by The Institute of Chartered Accountants of India is as follows.

Particulars	31/03/2022	31/03/2021
Not Later than one year	2.50	3.27
Later than on year but not later than five years	-	2.50
Later than five years	-	-

6. Accounting Standard-22 : Accounting for Taxes on Income

The bank has not accounted for taxes on income w.r.t. deferred tax assets/liabilities.

7. Accounting Standard 26 : Intangible Assets

Intangible assets consist of Computer Software acquired. The same is amortised equally over the period of three years as per RBI guidelines.

8. Accounting Standard 28 : Impairment of Assets :

The Bank assesses at each Balance Sheet date whether there is any indication that an asset may be impaired and provides for impairment loss, if any in the Profit and Loss Account. The Bank has ascertained that there is no material impairment of any of its assets and as such no provision under Accounting Standard 28 on Impairment of Assets (AS-28) issued by ICAI is required.

**9. Accounting Standard 29 :
Provisions, Contingent Liabilities And Contingent Assets -**

a. The bank did not have any letters of credit / guarantees issued on behalf of its customers.

b. Claims against the Bank not acknowledged as debts :

Claims against the Bank not acknowledged as debt include proceedings pending with Income Tax authorities. The Bank has reviewed all its pending litigations

and proceedings and has adequately provided for these provisions are required and disclosed the contingent liabilities. Where applicable, in its financial statements. The Management believes that the possibility of an outflow of resources embodying economic benefits in these cases is possible but not probable and hence no provision is required in these cases. The Bank does not expect the outcome of these proceedings to have a material adverse effect on its financial results.

c. Depositor Education and Awareness Fund (DEAF) :

The Bank created Depositor Education and Awareness Fund (DEAF) and has transferred all credit balance mentioned in sub-clause. i) to viii) in Clause 3 of DEAF Scheme 2014 maintained with the Bank which have not been in operation for 10 years or more, in terms of Circular issued by Reserve Bank of India, in this regard. Subsequently, Bank is transferring to the said Fund, amount becoming due in each calendar month, which remained unpaid for 10 years or more, as specified in the scheme and the interest accrued thereon on the last working day of the subsequent month. In case of demand from claimant, whose unclaimed amount / deposit had been transferred to the fund, the Bank repays the claimant, along with interest, if applicable, and lodges a claim for refund from DEAF (maintained with Reserve Bank of India) for an equivalent amount. The details of refund made by the Bank in each calendar month are furnished by the Bank in the prescribed form in the subsequent month. All such unclaimed liabilities (where amount due has been transferred to DEAF) are reflected as "Contingent Liability - Others, items for which the Bank is contingently liable under Schedule of Contingent Liability in the Annual Financial Statements.

The details of the same are as follows :

Amount in lakhs

Particulars	FY : 2021-22	FY : 2020-21
Opening Balance of Amount transferred to DEAF	36.63	30.43
Add :- Amounts Transferred to DEAF During the year	5.75	6.43
Less :- Amounts Reimbursed by DEAF Towards claims	0.15	0.23
Closing Balance of Amounts transferred to DEAF	42.23	36.63

10. Bad Debts :

During the year, the Bank has not prudentially written off any amount and the details of cases settled under OTS are as follows :

Amount in Rs. lakhs

Particulars	FY 2021-22	FY : 2020-21
Total No. of cases settled under OTS	10	5
Amount received under OTS	2.46	3.23

Less :
A

11. Capital Commitment :

Estimated amount of contracts remaining to be executed on capital account and not provided for (nett of advances) - Rs. Nil (Previous Year Rs. Nil). The Capital commitment is towards purchase of Hardware & software - Rs. Nil (Rs. Nil)

12. Revaluation Reserve

Position of Revaluation Reserve as on 31.03.2022 is as follows

(In Rs. Lakhs)

Particulars	WDV as per Original Cost	Book Value	Market Value as per valuation report	Revaluation Reserve
Land & Building	38.63	258.25	268.15	219.63

FOR THE REVDANDA URBAN CO-OPERATIVE BANK LTD.

CHAIRMAN

VICE CHAIRMAN

DIRECTOR

CHIEF EXECUTIVE OFFICERR

For Kiran Damle & Co.
Chartered Accountants
FRN : 12405W

Amit Vikas Oak
Partner
M. No. : 149079

Place : Revdanda

Date : June 29, 2022

UDIN of ICAI :

Independent Auditor's Report

To,

The Members,

The Revdanda Co-operative Urban Bank Ltd., Revdanda

Revdanda, Raigad - 402202.

Ref. : Appointment letter reference no. : RCUB/HO/499/2021-22 dated January 27, 2022

Report on Audit of Financial Statements as a Statutory Auditor

Qualified Opinion

1. We have audited the accompanying financial statements of The Revdanda Co-operative Urban Bank Ltd. (the Bank) as at 31 March 2022, which comprise the Balance Sheet as at 31 March 2022, and the Profit and Loss Account, for the year than ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information. The returns of Head Office and four branches audited by us are consolidated in these financial statements.
2. In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, except for the effects of the matter described in the Basis for Qualified Opinion section of our report, the aforesaid financial statements together with the Notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949, as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020, the Maharashtra State Co-operative Societies Act, 1960 and the Maharashtra State Co-operative Societies Rules, 1961 and guidelines issued by Reserve Bank of India and the Registrar of Co-operative Societies, in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India :
 - (a) In the Case of the Balance Sheet, of state of affairs of the Bank as at 31st March 2022; and,
 - (b) In the case of the Profit and Loss Account, of the profit for the year ended on that date;

Basis for Qualified Opinion

3. The Format of Balance Sheet is not in compliance with the Form A of The Third Schedule of Banking Regulation Act, 1949, as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020;
4. The bank did not give disclosures as specified under RBI Master Direction on Financial Statements - Presentation and Disclosures - RBI / DOR / 2021-22/83 DOR. ACC.REC.No. 45/21-04.01822021-22 dated August 30, 2021 (Updated as on May 19, 2022). In case of certain disclosures to financial statements, the bank did not possess sufficient underlying data related thereto, resulting in the same being not verified by us.
5. The bank did not reverse the unserved interest with respect to certain NPAs which was debited to the account prior to date of NPA, the quantification of which was not available. The same resulted in understatement of losses of current financial year to that extent.
6. The Bank did not comply with the following Accounting Standards issued by ICAI
 - a. Accounting Standard 3 - Cash Flow Statement
The Cash Flow Statement was not prepared by the Bank.
 - b. Accounting Standard 10 - Property, Plant and Equipment
The bank was having inconsistent rates of depreciations for same class of The bank was having inconsistent rates of depreciations for same class of assets w.r.t. assets at Head Office and Branch, the quantification of impact of such inconsistent rates was not available; The bank did not have a system of capitalization of cost related to ineligible SST w.r.t. assets purchased and the same is debited to Profit and Loss Account, the Quantification of impact of the same was not ascertainable; The bank did not bifurcate between computer hardware and software and considered both tangible assets (computers) and intangible assets (software) under the Same group of assets.
 - c. Accounting Standard 15-Employee Benefits
The bank does not comply with AS 15 to the extent of non-provision of retirement

benefits in the form of Leave encashment. In the absence of the requisite details being made available to us, the impact of the non provision of the same on Loss during the financial year was not ascertainable. The bank has not complied with disclosures requirements related with provision for Gratuity.

d. Accounting Standard 17 - Segment Reporting

The bank has made disclosures related to Segment Reporting as required under AS 17. However, in the absence of the requisite details being made available to us, the same was not verifiable by us.

e. Accounting Standard 20 - Earning Per Share

The bank did not disclose the details of Earning Per Share (EPS) resulting in non-compliance with disclosure requirements under AS 20.

f. Accounting Standard 22 - Accounting for Taxes on Income

The bank did not account for deferred tax assets and liabilities and thus, did not comply with AS 22. In the absence of the requisite details being made available to us, the impact of the said non-compliance on Loss during the financial year was not ascertainable. The bank has not disclosed contingent liabilities w.r.t. the income tax appeals filed by the bank w.r.t. income tax demand which is contested by the bank. In the absence of requisite information being made available to us, we are unable to ascertain the amount of liability and / or contingent liability arising out of the same and its impact on loss of the current financial year.

7. We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by the Institute of Chartered Accountants of India. Our responsibilities under those standards are future described in the Auditor's Responsibilities for the audit of the Financial Statements section of our report. We are independent of the Bank in accordance with the code of ethics issued by the Institute of Chartered Accountants of India together with ethical requirements that are relevant to our audit of the financial statements under the provisions of the Banking Regulations Act, 1949 as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020 and the rules made thereunder and under the provisions of the Maharashtra State Co-operative Societies Act, 1960 and the rules made thereunder and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the code of ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

Information Other than the Financial Statements and Auditor's Report thereon

8. The Bank's Board of Directors is responsible for the preparation of other information. The other information comprises the information included in the Board of Directors Report including other explanatory information, but does not include Financial Statements and our auditor's report thereon. The report of the Board of Directors is expected to be made available to us after the date of this auditor's report.

Our opinion on the Financial Statements does not cover the other information and we do not express any form of assurance conclusion thereon.

In connection with our audit of the financial Statements, our responsibility is to read the other information and, in doing so, consider whether the other information is materially inconsistent with the Financial Statements or our knowledge obtained in the audit or otherwise appears to be materially misstated.

When we read the Report of Board of Directors including other explanatory information, if we conclude that there is a material misstatement therein, we are required to communicate the matter to those charged with governance and the members in the Annual General Meeting.

Responsibilities of Management and those Charged with Governance for the Financial Statements

9. The Management is responsible for the preparation of these financial statements in accordance with provisions of the Banking Regulations Act 1949 as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020, The Registrar of Societies, the Maharashtra State Co-operative Societies Act, 1960, the Maharashtra State Co-operative Societies Rules, 1961, circulars and guidelines issued by Reserve Bank of India from time to time, the Accounting Standards issued by the Institute of Chartered Accountants of India in so far as applicable to the Bank and in accordance with the accounting principles generally accepted in India. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Act for safeguarding of the assets of the Company and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the financial statement that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial statements, management is responsible for assessing the entity's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the entity or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

Those Board of Directors are also responsible for overseeing Bank's financial reporting process.

Auditor's Responsibility for the Audit of Financial Statement

10. Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement whether due to fraud or error and to issue auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is high level of assurance, but it is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in aggregate, they could reasonably be expected to influence the economic decision of users taken on the basis of these financial statements.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional skepticism throughout the audit. We also :

* Identify and assess the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations or the override of internal control.

* Obtain an understanding of internal control relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on the effectiveness of the entity's internal control.

* Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management.

* Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the entity's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the financial statements or if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions

are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the entity to cease to continue as a going concern.

We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit.

We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence and where applicable, related safeguards.

Other Matters

11. The financial statements of the Bank for the year ended March 31, 2021, were audited by the predecessor auditors, who have expressed an unmodified opinion on those financial statements vide their audit report dated September 09, 2021. Our opinion is not modified in respect of this matter.

Report on Other Legal & Regulatory Requirements

12. The Balance Sheet and the Profit and Loss Account have not been drawn up in accordance with the provisions of section 29 the Banking Regulation Act, 1949 as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020, and The Maharashtra State Co-operative Societies Act, 1960, the Maharashtra State Co-operative Societies Rules, 1961.
13. We report that :
 - a) We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of our audit and have found to be satisfactory.
 - b) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purposes of our audit have been received from the branches or offices.
 - c) The transactions of the Bank which came to our notice have been within the powers of the Bank.
 - d) The Balance Sheet, Profit & Loss Account dealt with by these reports are in agreement with the books of account and the returns.
 - e) The reports on the accounts of the branches audited by us have been dealt with in preparing our report in the manner considered necessary by us;
 - f) The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by the Institute of Chartered Accountants of India, except those as stated in Para 3 under 'Basis for Qualified Opinion'.
 - g) As per the information and explanations given to us and based on our examination of the books of account and other records, we have not come across material instances in respect of the details mentioned in the Rule 69(6) of The Maharashtra State Co-operative Societies Rules 1961.
 - h) For the year under audit, the bank has been awarded "C" classification.

For M/s. Kiran Damle & Co.

Chartered Accountants

FRN : 124015W

Amit Vikas Oak

Partner

M. No. : 149079

Place : Revdanda

Date : June 29, 2022

UDIN of ICAI : 22149079A4ZERQ7383